

(इंग्रजीमध्ये टंकलिखित न्यायनिर्णयाचे मराठीत भाषांतर)

प्रकाशनयोग्य

भारताच्या सर्वोच्च न्यायालयात

दिवाणी अपील अधिकार क्षेत्र

दिवाणी अपील क्र. ४८७-४८८/२०२२

टी. टाकानो

... अपीलकर्ता

विरुद्ध

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया

... उत्तरवादी

न्यायनिर्णय

डॉ धनंजय वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती

ए . वास्तविक पार्श्वभूमी.....	३
बी. वकिलांचे सादरीकरण	१०
सी.विश्लेषण	१६
सी.१ पीएफयूटीपी नियमांचे नियामक फ्रेमवर्क	१६
सी.२. तपासी साहित्य उघड करण्याचे कर्तव्य	२३
सी.३. उघड करण्याच्या कर्तव्याला अपवाद.....	४३
डी. निष्कर्ष.....	४७

ए. वस्तुस्थिती

१. पहिल्या उत्तरवादी^१ ने जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसला आव्हान देण्यासाठी संविधानातील सेबी (फसवणूक आणि अनुचित व्यापार व्यवहार प्रतिबंध) नियम २००३^२ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अपीलकर्त्याने दाखल केलेली याचिका दि. २९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या निकालाद्वारे, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अनुच्छेद २२६ अंतर्गत फेटाळून लावली. विभागीय खंडपीठाच्या निकालाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारी याचिका २२ ऑक्टोबर २०२० रोजीच्या आदेशाद्वारे निकाली काढण्यात आली. अपीलकर्त्याने रिट याचिकेतील निकाल आणि पुनरावलोकनाच्या आदेशाविरुद्ध विशेष परवानगी याचिका दाखल केली. मुख्य मुद्दा हा आहे की पीएफयूटीपी नियमावलीच्या नियमन ९ अंतर्गत तपास अहवाल ज्या व्यक्तीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे त्या व्यक्तीला उघड करणे आवश्यक आहे का?

२. अपीलकर्ता, व्यवस्थापकीय संचालक^३ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी^४

१ "सेबी" किंवा "मंडळ"

२ "पीएफयूटीपी विनियम"

३ व्यवस्थापकीय संचालक

४ मुख्य कार्यकारी अधिकारी

म्हणून २०१२-१४, आणि २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी ३१ मार्च २०१५ पर्यंत रिको इंडिया लिमिटेड^५ या सार्वजनिक सूचीबद्ध कंपनीमध्ये कार्यरत होता. २०१६ मध्ये, बीएसआर आणि कंपनी कंपनीचे वैधानिक लेखा परीक्षक म्हणून नियुक्त केले होते. ३० जून २०१५ आणि ३० सप्टेंबर २०१५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या आर्थिक विवरणांच्या सत्यतेबाबत लेखापरीक्षकांनी संशय व्यक्त केला. कंपनीच्या ऑडिट समितीने फॉरेंसिक ऑडिट करण्यासाठी प्राइस वॉटर हाऊस कूपर्स प्रायव्हेट लिमिटेडची^६ नियुक्ती केली. पीडब्लूसी ने २० एप्रिल २०१६ रोजी एक प्राथमिक लेखापरीक्षण अहवाल सादर केला. कंपनीने प्रथम उत्तरवादीशी सवांद साधला आणि त्याच दिवशी सांगितले की त्या तिमाहीतील आर्थिक विवरण कंपनीच्या खऱ्या घडामोडी प्रतिबिंबित करत नाहीत आणि पीएफयूटीपी नियमांच्या तरतुदींच्या संभाव्य उल्लंघनांबद्दल स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती पहिल्या उत्तरवादीला केली. पीडब्लूसी द्वारे सादर केलेला अंतिम अहवाल कंपनीने २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पहिल्या उत्तरवादीकडे पाठवला होता.

३. पहिल्या उत्तरवादीने तपास सुरू केला. तपासादरम्यान, मनोज कुमार (तत्कालीन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी एमडी आणि सीईओ), अरविंद सिंघल (तत्कालीन मुख्य वित्त अधिकारी) आणि अनिल सैनी (तत्कालीन वरिष्ठ

५ "कंपनी"

६ "पी डब्ल्यू सी"

उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) यांना समन्स बजावण्यात आले. कंपनीने ८ जून २०१६ रोजीच्या आपल्या पत्रात असे सादर केले की तिला मनोज कुमार, अरविंद सिंघल आणि अनिल सैनी यांचा सहभाग आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने करण्यात असल्याचा संशय आहे. पहिल्या उत्तरवादी ने आपल्या एकतर्फी अंतरिम आदेश-सह-कारण^१ दाखवा नोटीसमध्ये^२ प्रथमदर्शनी अपीलकर्त्यासह इतर दोघांना आर्थिक स्थितीच्या चुकीच्या विवरणासाठी जबाबदार असल्याचे आढळले. अपीलकर्त्याच्या भूमिकेसंदर्भात, असे नमूद केले गेले आहे की,

“गेल्या वर्षाच्या रिकोह संस्थेच्या संरचनेच्या परीक्षणावर, असे लक्षात येते की टी. टाकानो हे ३१ मार्च २०१५ पर्यंत कंपनीचे एमडी आणि सीईओ होते. हे देखील नमूद केले गेले आहे की पीडब्ल्यूसी चौकशीचे आदेश ३० सप्टेंबर २०१५ रोजी संपलेल्या सहामाहीपुरते मर्यादित होते आणि चुकीचे विवरण केलेल्या सर्व वर्षांपर्यंत लागू केले गेले नाही. आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये एम डी आणि सीईओ असलेले मनोज कुमार यांना फसवणुकीसाठी जबाबदार धरले गेले असेल तर, हे तर्कसंगत आहे की मागील एम डी आणि सीईओ

म्हणून टी. टाकानो (ज्यांच्या कार्यकाळात फसवणूक प्रत्यक्षात सुरू झाली) देखील चुकीच्या विवरणासाठी जबाबदार होते. 'पीडब्ल्यूसी'ला देण्यात आलेला चौकशीचा कालावधी मर्यादित करून कंपनीने पीडब्ल्यूसीला जुन्या वर्षांतील व्यवहारांची तपासणी करण्यापासून रोखण्याचा आणि त्याद्वारे पूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टी. टाकानो यांना वेठीस धरण्याचा मानस व्यक्त केला आहे."

४. तपासाच्या आधारे, असे लक्षात आले की चुकीची आर्थिक विवरणे २०१२-१३ पासून सुरू झाली आणि इतर गोष्टींबरोबरच, तृतीय पक्षांना हस्तांतरण, राइट-ऑफ आणि फोर्थ डायमेंशन सोल्युशन्स लिमिटेडला⁷ केलेल्या विक्रीमुळे कंपनीचे नुकसान झाले. चुकीच्या विवरणामुळे कंपनीच्या शेअरची किंमत वाढल्याचे पुढे नमूद करण्यात आले. त्यामुळे, असे आढळून आले की, अपीलकर्त्याने, इतर पाच जणांसह, भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अधिनियम १९९२⁸ च्या कलम १२ए (ए), १२(ए)(बी) आणि १२ इ (सी) सह पीएफयूटीपी नियमावलीच्या नियम ३(बी), ३(सी), ३(डी), ४(१), ४(२)(इ),

7 "एफ एस डी एल"

8 "सेबी कायदा"

४(२)(के) आणि ४ (२)(आर) च्या तरतुदींचे प्रथमदर्शनी उल्लंघन केले आहे. म्हणून, पहिल्या उत्तरवादीने सेबी कायद्याच्या कलम ११(१), ११(४) आणि ११बी आणि पीएफयूटीपी विनियमांचे नियमन ११ अंतर्गत खालील निर्देश जारी केले:

- (i) अपीलकर्ता आणि इतर पाच प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्तींना रोखे बाझारामध्ये प्रवेश करण्यापासून किंवा रोखे बाझारामध्ये खरेदी, विक्री किंवा अन्यथा व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले होते;
- (ii) आर्थिक वर्ष २०१२-१३ पासून कंपनीच्या लेखापुस्तकांचे तपशीलवार न्यायसहायक लेखा परीक्षा करण्यासाठी स्वतंत्र लेखा परीक्षा भागीदारी संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती;
- (iii) स्वतंत्र लेखा परीक्षा भागीदारी संस्थेला नियुक्तीच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत पहिल्या उत्तरवादीला अहवाल सादर करण्यास सांगितले होते; आणि
- (iv) सेबी कायद्याच्या कलम ११, ११ (४) आणि ११ (ब) अन्वये निर्देशांसाठी कारणे दाखवा नोटीस, ज्यात त्याला रोखे बाझारामध्ये प्रवेश करण्यास आणि कोणत्याही प्रकारे रोखची खरेदी, विक्री किंवा अन्य व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित /

मनाई करण्याच्या निर्देशांचा समावेश आहे.

५. त्याच्या दिनांक ६ जून २०१८ आणि २८ जून २०१८ च्या पत्रांद्वारे आणि ११ जून २०१८ रोजी झालेल्या वैयक्तिक सुनावणीत अपीलकर्त्याने असे सादर केले की:

(i) त्याला कथित व्यवहार आणि/किंवा हिशोबाच्या पुस्तकातील चुकीच्या विवरणाची माहिती नव्हती;

(ii) २०१५-१६ आर्थिक वर्षाचे एमडी आणि सीइओ यांना प्रथमदर्शनी जबाबदार धरण्यात आले आहे या आधारावर अंतरिम आदेश-सह-कारणे दाखवा नोटीसमध्ये त्यांच्या नावाचा समावेश असणे हा सद्दा / कल्पनाविलास, होता, अपीलकर्ता जो मागील वर्षात एमडी आणि सीएओ होता त्याला देखील जबाबदार धरणे आवश्यक आहे;

(iii) आर्थिक विवरणपत्रे तयार करण्यासाठी केवळ आर्थिक चमू जबाबदार होता. नंतर कंपनीच्या वैधानिक लेखा परीक्षकांनी या विवरणाची तपासणी केली. त्यानंतर तयार केलेली आवृत्ती ही आर्थिक विवरणाची अंतिम आवृत्ती होती. त्यामुळे त्यांना आर्थिक विवरणातील गुंतागुंतीची माहिती नव्हती.

६. दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजीच्या आदेशाद्वारे^९, पहिल्या उत्तरवादीने १२ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या एक तर्फा अंतरिम आदेशात जारी केलेल्या निर्देशांची पुष्टी केली. आदेशात नमूद केले आहे की वस्तुस्थिती व्यावसायिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दर्शवत असली तरी, अनियमिततेचा कालावधी आणि नोटिसांची नेमकी भूमिका पूर्णपणे निश्चित केलेली नाही आणि म्हणूनच, "वैयक्तिक नोटिसींच्या (ज्या व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे अशी व्यक्ती) सादरीकरणावर विश्वास ठेवणे घाईचे ठरेल". असेही आढळून आले की "कंपनीच्या आर्थिक घडामोडी आणि कथित फसवणुकीतील विविध नोटिसींच्या (ज्या व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे अशी व्यक्ती) भूमिकेबाबत स्पष्ट चित्र अशा चौकशी पर्यंत अद्याप समोर आलेले नाही." पहिल्या उत्तरवादी कडून न्यायसहायक अहवाल सादर करण्याची वेळ "पुष्टी आदेश" दि. ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत वाढवण्यात आली. सेबी ने २० फेब्रुवारी २०१९ रोजी पिपारा अँड कंपनी एल एल पी ची नियुक्ती कंपनीच्या खात्याच्या पुस्तकांचे न्यायसहायक लेखा परीक्षा करण्यासाठी केली. न्यायसहायक लेखा परीक्षेचा अहवाल २५ ऑक्टोबर २०१९ रोजी सादर करण्यात आला.

^९"पुष्टी आदेश"

७. अपीलकर्त्याने रोखे अपील न्यायाधिकरण¹⁰, मुंबई यांच्यासमोर पुष्टी आदेशाला आव्हान दिले. अपीलांना परवानगी देण्यात आली आणि अपीलकर्त्याविरुद्धचा आदेश दि. २९ जानेवारी २०२० रोजी खालील कारणास्तव रद्द करण्यात आला:

- (i) पुष्टी करणारा आदेश अपीलकर्त्याच्या भूमिकेबद्दल असलेल्या संशयावर आधारित आहे;
- (ii) अपीलकर्त्याने सादर केलेली निवेदने योग्यरित्या हाताळली गेली नाहीत;
- (iii) कंपनी अवसायनात असल्याने, अपीलकर्ता निर्णयांवर प्रभाव टाकण्याच्या स्थितीत नाही; आणि
- (iv) ज्यावेळी अपिलार्थी एमडी/सीईओ या पदावर आहे म्हणून त्याला गंभीरपणे जबाबदार धरले जाते तेव्हा त्याला रोखे बाजारामध्ये व्यवहार करण्यापासून रोखता येत नाही.

तथापि, न्यायाधिकरणाने निर्देश दिले की जर अपीलकर्त्याविरुद्ध पुरावे न्यायसहायक अहवालाद्वारे किंवा पहिल्या उत्तरवादीच्या तपासाद्वारे उपलब्ध केले गेले तर प्रथम उत्तरवादीला नवीन कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे स्वातंत्र्य

आहे.

८. १९ मार्च २०२० रोजी सेबी कायद्याच्या कलम ११(१), ११(४), ११(४ए), ११ बी (१) आणि ११ बी (२) आणि १५ एच ए सह रोखे संविदा (नियमन)अधिनियम १९५६¹¹ चे कलम १२ ए (२) सह कलम २३ एच च्या तरतुदींतर्गत आणि फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट आणि प्रथम उत्तरवादीने केलेला तपासवर आधारित अपीलकर्त्याला नवीन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. अपीलकर्त्याच्या संदर्भात, असा आरोप करण्यात आला की:

“... श्री. टी. टाकानो, ज्यांच्या कार्यकाळात एफडीएसएल च्या बरोबरचे व्यवसाय व्यवहार चालू होते ते आर्थिक वर्ष २०१२-१३ ते आर्थिक वर्ष २०१४-१५ या काळात रिकोचे एम डी आणि सीईओ म्हणून त्यांच्या पदामुळे, फसवणूक करण्यात सक्रियपणे सहभागी होते आणि जाणूनबुजून प्रतिबंधित केले होते. रिकोची असत्य आर्थिक विवरणपत्रे प्रकाशित करण्याच्या फसवणुकीच्या कमिशनमध्ये आपली भूमिका लपवण्यात यशस्वी

¹¹रोखे संविदा (नियमन)अधिनियम १९५६

होण्यासाठी पीडब्लूसी ला सहा महिन्यांचा आदेश देण्यात आला ज्यामुळे कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली आणि परिणामी कंपनीच्या व्यापारांना प्रवृत्त केले. नोटीस क्र. ची सांगितलेली कृती. २ वर नियम ३ (बी), (सी), (डी), ४ (१) आणि ४ (२)(इ), (एफ) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, (के) आणि (आर) सेबी आय (पीएफयूटीपी) विनियम, २००३ आणि कलम ४९ (व्ही) पूर्वीच्या सूची कराराच्या ४१ (II)(ए) सह वाचलेले आहे.”

९. अपीलकर्त्याचा दावा आहे की त्याला ४ ऑगस्ट २०२० रोजी ईमेलद्वारे कारणे दाखवा नोटीस मिळाली होती. अपीलकर्त्याने ६ ऑगस्ट २०२० रोजी कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले की त्याला पिपारा अँड कंपनी एलएलपीने सादर केलेला फॉरेंसिक ऑडिट अहवाल प्राप्त झाला होता तरी, सेबीने केलेल्या तपासाचा अहवाल प्राप्त झाला नाही. अपीलकर्त्याने खालील नोंदी तपासण्याची संधी मागितली.

“[...] न्यायसहायक लेखापरीक्षा अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने पिपारा अँड कंपनी एलएलपीला ज्या सामग्रीवर अवलंबून ठेवण्यात आले होते, कारणे दाखवा नोटीस बजावताना ज्या सामग्रीवर अवलंबून ठेवण्यात आले आहे आणि कारणे दाखवा नोटीसवर कोणताही निर्णय घेताना ज्यावर भिस्त ठेवणे अभिप्रेत आहे अशा सर्व सामग्रीचा समावेश आहे. (“महत्वाचे”).”

१०. दिनांक १३ ऑगस्ट २०२० च्या संप्रेषणाद्वारे, पहिल्या उत्तरवादीने सांगितले की तपास अहवाल हा एक 'अंतर्गत दस्तऐवज' आहे जो सामायिक केला जाऊ शकत नाही. अपीलकर्त्याला इतर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दि. ९ ऑगस्ट २०२० पर्यंत वेळ देण्यात आला होता. पहिल्या उत्तरवादी ने न्यायसहायक अहवालात परिशिष्टांच्या सॉफ्ट कॉपी जोडल्या आणि अपीलकर्त्याला उत्तर सादर करण्याचे आवाहन केले. अपीलकर्ता यांनी तपास अहवालाची तपासणी करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. दि. ४ सप्टेंबर २०२० रोजीच्या ईमेलद्वारे, अपीलकर्त्याला सूचित करण्यात आले की सेबीचा तपास अहवाल कारणे दाखवा नोटीस जारी करण्यासाठी अवलंबून नाही आणि म्हणून, प्रदान केला जाणार नाही.

११. अपीलकर्त्याने १९ मार्च २०२० रोजी जारी करण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसला आव्हान देणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखल केली. पर्यायाने, कारणे दाखवा नोटीस जारी करण्यासाठी अवलंबून असलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. कारणे दाखवा नोटीस जारी करण्यासाठी अवलंबून असलेली सर्व संबंधित कागदपत्रे उघड न केल्याने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचे अपीलकर्त्याने उच्च न्यायालयासमोर सादर केले.

१२. दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या निकालानुसार, उच्च न्यायालयाने पीएफयूटीपी नियमावलीच्या नियमन ९ अंतर्गत तयार केलेला तपास अहवाल केवळ अंतर्गत हेतूसाठी आहे. कारणे दाखवा नोटीस बजावताना तपास अहवाल सादर करण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष काढत उच्च न्यायालयाने **नटवर सिंग विरुद्ध अंमलबजावणी संचालक**¹² प्रकरणी या न्यायालयाच्या निर्णयावर भिस्त ठेवली आहे. संक्षेप आणि सार यामध्ये, मा. उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की कारणे दाखवा नोटीसचा आधारवर अहवाल बनून येत नाही आणि म्हणून तो उघड करण्याची गरज नाही. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालाला आव्हान देणारी पुनर्विलोकन याचिका फेटाळण्यात आली.

12 (२०१०) १३ एस एस सी २५५

ब. वकिलांनी सादर केलेले निवेदन

१३. श्री अशिम सूद, अपीलकर्त्यासाठी उपस्थित असलेले विद्वान वकील यांनी खालीलप्रमाणे निवेदन सादर केले.

(i) नियम १० मध्ये दोन समकालिक आवश्यकता आहेत - (i)

विचार तपास अहवाल आणि पीएफयूटीपी नियमांचे उल्लंघन

होत असल्याच्या विचारावर समाधान; आणि (ii) सुनावणी

नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही हे तपासणे हा तपास

अहवालाचा उद्देश आहे. अहवालाचा विचार आणि

उत्तरदायित्वाच्या निर्णयादरम्यान कोणताही मध्यवर्ती टप्पा नाही.

दोन्ही टप्पे समकालिक आहेत, ज्यामुळे तपास अहवाल ही

प्राथमिक सामग्री बनते ज्यावर निर्णायक पीएफयूटीपी

नियमानुसार अवलंबून असतो;

(ii) उच्च न्यायालयाने तपास अहवाल हा प्राथमिक अहवाल आहे

आणि तो "अंतर्गत प्रशासकीय शिस्तीसाठी" वापरला जावा असे

धरून चुक केली आहे. तपास अहवाल हा प्राथमिक दस्तऐवज

नाही आणि संपूर्ण तपासाअंती तो संकलित केला जातो.

रेग्युलेशन ९ मधील तरतुदी, "अंतरिम अहवाल" ची तरतूद करते जे स्पष्ट करते की तपास अहवाल हा प्राथमिक दस्तऐवज नाही;

(iii) तपास अहवाल हा अंतर्गत चर्चा करण्यासाठी वापरला जाणारा दस्तऐवज नाही, जो नियम ५ मध्ये पार केलेला टप्पा आहे. तपासणी अहवालाचा उपयोग नियमन १० च्या दृष्टीने दायित्वाच्या निर्णयासाठी केला जातो;

(iv) उच्च न्यायालयाने हे निरीक्षण करताना चूक केली की अपीलकर्त्याविरुद्ध तपास अहवाल वापरला गेला नाही आणि तो करणे दाखवा नोटीसचा आधार बनत नाही. दि. १९ मार्च २०२० च्या कारणे दाखवा नोटीसमध्ये पहिल्या उत्तरवादी ने केलेल्या तपासाचे अनेक संदर्भ आहेत. हे आरोप आधीच्या कारणे दाखवा नोटीसमध्ये सूचीबद्ध केलेल्या आरोपांपेक्षा भिन्न आहेत, जी अपीलकर्त्याला जारी करण्यात आली होती आणि एसएटी ने दि. २९ जानेवारी २०२० रोजीच्या अपील क्र.४२७/२०१८ मध्ये रद्द केली होती. पुढे, खुलासा करण्याचे कर्तव्य उत्तरवादीवर अवलंबून नाही. दस्तऐवजावर अवलंबून आहे; त्याऐवजी जेव्हा दस्तऐवजासाठी केलेली विनंती नोटीसद्वारे बसवल्या जाणाऱ्या

संरक्षणासाठी वाजवी आणि संबंधित असल्याचे आढळून येते तेव्हा कर्तव्य बजावले जाते;

- (v) विनियम १० असा आदेश देतो की संपूर्ण तपास अहवाल ज्याला नोटीस दिली आहे त्याला जाहीर करावा. हा आदेश केवळ काही सुप्रसिद्ध अपवादांच्या अधीन असू शकतो. असे अपवाद सेबीद्वारे अत्यंत सावधगिरीने आणि लिखित स्वरूपात नोंदवलेल्या कारणांसाठी विचारले जाणे आवश्यक आहे;
- (vi) नटवर सिंग (उपरोल्लेखित) मधील या न्यायालयाचा निर्णय या तत्त्वाला समर्थन देतो की अर्ध-न्यायिक कार्यवाहीमध्ये ज्या सामग्रीवर विसंबून आहे ती सामग्री ज्याच्या पूर्वग्रहावर प्रतिकूल कारवाईसाठी वापरली जाऊ शकते त्या व्यक्तीला उघड करणे आवश्यक आहे;
- (vii) खुदीराम दास विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य¹³ मध्ये, या न्यायालयाने असे ठरवले की एकदा का कायदा विशिष्ट सामग्रीवर विसंबून राहण्याचे ठरवतो, तेव्हा अशी सामग्री विरुद्ध पक्षाकडे उघड केली पाहिजे. कंपनी कायदा १९५६ आणि विशेष न्यायालय कायदा

13 (१९७५) २ एस एस सी ८१

१९७९ अंतर्गत कार्यवाहीसह अनेक संदर्भांमध्ये या तत्त्वाचे पालन केले गेले आहे ;

(viii) संपूर्ण तपास अहवाल पुरविला गेला नसल्यास, अहवालातील कोणते भाग ज्या व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे त्याच्याशी संबंधित आहेत हे निर्धारित करण्यासाठी परिमाण ठरविणे कठीण होईल;

(ix) उत्तरवादीला तपास अहवालातील काही भाग निवडकपणे उघड करण्याची परवानगी दिल्यास पहिल्या उत्तरवादीला अप्रतिबंधीत स्वेच्छानिर्णय प्रदान करण्याचा धोका असतो. प्रथम उत्तरवादी विनियम १० च्या आदेशाला कमी लेखून, विरोधी कार्यवाहीमध्ये किमान संभाव्य माहिती उघड करण्याचा प्रयत्न करेल;

(x) संपूर्ण तपास अहवालाची माहिती मिळल्याशिवाय, ज्या व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे ती प्रथम उत्तरवादीच्या निर्णयाला प्रभावीपणे आव्हान देण्यास असमर्थ असेल. याच्या परिणामी, अपारदर्शक प्रक्रियेचा अवलंब करण्यात येईल जेथे 'सेट' किंवा उच्च न्यायालयांकडे मोहोरबंद लिफाफ्यामध्ये

अहवाल प्राप्त होईल आणि ते न्यायालयीन प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर परिणाम करणाऱ्या, प्रथम उत्तरवादीने केलेल्या दुरुस्त्या न्याय्य आहेत की नाही, या बाबत एकतर्फी निर्धारित करतील;

(xi) विनियम ९, तपासाच्या संबंधात गुणात्मक आवश्यकतेवर भर देतो. तपास अहवाल उघड न केल्यास, तपासकर्त्याला गुणात्मक आवश्यकतेच्या पूर्ततेसाठी कोणताही वाव राहत नाही. त्यामुळे, योग्य तपास म्हणजे काय या बाबतच्या मानांकानुसार तपास अहवाल योग्य प्रकारे संकलित केला गेला आहे की नाही आणि तपास नियमितपणे केला गेला आहे की नाही हे निर्धारित करण्याचा कोणताही मार्ग नाही;

(xii) वैध कारणास्तव अपवाद म्हणून तपास अहवालामध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते. मनमानीपणा कमी करण्यासाठी, परिमाणाची आवश्यकता दर्शविणाऱ्या लेखी कारणांनी दुरुस्तीचे समर्थन केले पाहिजे. कारणांमध्ये विशिष्ट प्रमाणात विशिष्टता असावी;

(xiii) अपवादात्मक परिस्थिती, ज्यामध्ये सुधारणा केल्या जाऊ शकतात त्या कायद्याला ज्ञात आहेत आणि त्यामध्ये व्यावसायिक गुपिते, वैयक्तिक माहिती आणि त्रयस्थ पक्षाची गोपनीय माहिती समाविष्ट असते; आणि

(xiv) युनायटेड स्टेटस् आणि युरोपियन युनियनमधील कायदेदेखील ज्या व्यक्तीला नोटीस दिली जाते त्या व्यक्तीला, काही अपवादांच्या अधीन राहून, इतर बाबींसोबतच व्यवसाय रहस्ये आणि वैयक्तिक माहिती संबंधित फाइलमधील माहिती मिळाली पाहिजे ह्या गृहीत स्थितीचा स्वीकार करतात.

१४) उत्तरवादींच्यावतीने, श्री. सी.यू. सिंग, विद्वान वरिष्ठ वकील, यांनी खालील प्रमाणे म्हणणे मांडले:

(i) अपीलकर्त्याने असा युक्तिवाद केला आहे की तपास हा संपूर्णपणे फसवणूक आणि अनुचित व्यापार व्यवहार प्रतिबंध (पीएफयूटीपी) नियमांनुसार केला गेला आहे आणि तपास अहवाल उघड न करण्याची चूक करणे हे नियम ९ आणि १० चे उल्लंघन होण्यासारखे आहे. हे चुकीचे आहे. सदरची कार्यवाही

ही सेबी अधिनियम त्याचप्रमाणे, आणि एस. सी. आर. ए. च्या तरतुदींनुसार, 'पीएफयूटीपी' विनियम आणि सूची कराराच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल सुरू करण्यात आली आहे. सेबी अधिनियम आणि एस. सी. आर. ए. हे 'पीएफयूटीपी' नियमांपेक्षा व्यापक आहेत. याव्यतिरिक्त, 'पीएफयूटीपी' विनियमांमधील विनियम ११ मध्ये विनिर्दिष्टपणे अशी तरतूद करण्यात आली आहे की, कारवाई अथवा निदेश हे सेबी अधिनियमाच्या कलम ११ मधील उप-कलम (१), (२), (२-अ) आणि (३) आणि ११-ब मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींना बाधा न आणता जारी केले जाऊ शकतात.

- (ii) सेबी ही, सेबी अधिनियमाच्या कलम ११-क अंतर्गत तपास करते, जेथे, तपासादरम्यान आलेल्या निष्कर्षांच्या आधारे, कारणे दाखवा नोटीसमध्ये आरोप लावले जातात. कारणे दाखवा नोटीस सोबत ती सर्व कागदपत्रे ज्याचा तपासकर्त्याने आधार घेतला आहे ती ज्या व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे त्यास पुरविली जातात. प्रस्तुत प्रकरणामध्ये, कारणे दाखवा

नोटीसचा आधार असलेल्या पिपारा आणि कंपनीच्या अहवालासह सर्व संबंधित कागदपत्रे ज्या व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे त्या व्यक्तीस पुरविण्यात आली आहेत. अपीलकर्ता इतर कोणतेही कागदपत्रे मिळण्यास पात्र नाही;

(iii) सेबीद्वारे सुरू केलेली अर्ध-न्यायिक कार्यवाही, कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केलेल्या आरोपांच्या आधारे आणि त्या नोटीसला जोडून पुरविलेल्या कागदपत्रांच्या आधारे पुढे जाते. सक्षम प्राधिकरणाकडून अभिनिर्णयासाठी इतर कोणतीही सामग्री, दस्तऐवज किंवा तपासाचा विचार केला जात नाही. उत्तर दाखल करण्याची आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी वैयक्तिक सुनावणीची संधी दिल्यानंतरच आदेश पारित केले जातात;

(iv) पीएफयूटीपी विनियमांच्या विनियम ९ नुसार, तपास प्राधिकरणाने, तपास पूर्ण झाल्यानंतर, नियुक्ती प्राधिकरणाकडे अहवाल सादर करणे आवश्यक आहे. तथापि, सदर तरतुदीनुसार ज्या व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे तिला अहवाल

पुरविण्याची आवश्यकता नाही. अहवाल हा केवळ प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आणि प्राधिकरण, जे कोणत्याही प्रथमदर्शनी कारणास्तव एखाद्या घटकाविरुद्ध कोणतीही अंमलबजावणी कारवाई करायची की नाही हे ठरवतात, यांच्यातील आंतर-विभागीय संसूचना या स्वरूपाचा आहे. सदर अहवाल हा एक पुरावा नसून तपास अधिकारी ज्यावर अवलंबून असतात किंवा तपासादरम्यान समोर येतात अशा कागदपत्रांचा कळस आहे;

(v) या न्यायालयाने, अनेक तत्सम प्रकरणांमध्ये, असे मानले आहे की अंतर्गत तपास अहवाल संबंधित पक्षाकारास देणे आवश्यक नाही. (कृष्णचंद्र टंडन विरुद्ध. युनियन ऑफ इंडिया¹⁴ आणि चंद्रमा तिवारी विरुद्ध. युनियन ऑफ इंडिया¹⁵);

(vi) बाजाराचे अस्थिर स्वरूप पाहता, सेबीने केलेले तपास अत्यंत संवेदनशील असतात. अशा माहितीच्या प्रकटीकरणाचा बाजारावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिवाय, तपास

14 ए आय आर १९७४ एस सी १५८९

15 (१९८८) १ एस सी आर ११०२

अहवालांमध्ये इतर भागधारकांची वैयक्तिक माहिती देखील असते. त्यामध्ये त्रयस्थ पक्षांच्या वाणिज्यिक आणि व्यावसायिक हितसंबंधांशी संबंधित माहिती देखील समाविष्ट असते. ज्या व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे अशा व्यक्तीस अशी माहिती पुरविल्यास त्रयस्थ पक्षांच्या गोपनीयतेबद्दल चिंता निर्माण होईल आणि बाजारातील त्यांच्या स्पर्धात्मक स्थितीवर देखील परिणाम होईल;

- (vii) माहितीचा अधिकार अधिनियम, २००५¹⁶ च्या कलम ८ मधील उप-कलम (१) मधील खंड (डी), (ई) आणि (एच) देखील - (i) “वाणिज्यिक क्षेत्रातील विश्वासार्हता, व्यावसायिक गुपिते किंवा बौद्धिक संपदा यांचा समावेश असलेली माहिती, जी प्रकट केल्यामुळे त्रयस्थ पक्षांच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहोचेल”;
- (ii) "विश्वासाश्रित संबंधामुळे उपलब्ध असणारी माहिती";
- आणि (iii) "तपास प्रक्रियेत अडथळा आणू शकेल अशी माहिती" प्रकट करण्यापासून सूट देतात; आणि

16 "आर टी आय कायदा"

(viii) यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन, त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या तपासाचा प्रभाव अधिकतम होण्यासाठी आणि त्या तपासांतर्गत प्रकरणामध्ये गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी, गोपनीय आधारावर तपास करते. यूके फायनान्शियल कंडक्ट अथॉरिटी देखील स्पष्ट गोपनीयतेचे निर्बंध माहितीच्या मुक्त प्रवाहाला प्रोत्साहन देतात आणि जर गोपनीय माहिती सार्वजनिक केली जाणार असेल तर, स्रोत हे माहिती देण्यास कमी इच्छुक असतील असे सांगून माहिती स्वातंत्र्य अधिनियमांतर्गत विनंती केली असतासुद्धा गोपनीय माहिती पुरवीत नाही. ईयू संसदेच्या निदेश २००४/३९ चे कलम ५४ रोखे बाजारसाठी कायदेशीर चौकटीची तरतूद करते आणि अशा स्वरूपाची माहिती पुरविली जाऊ नये असा आदेश देते. अशा प्रकारे, सेबीद्वारे तपास अहवाल सादर करण्यास नकार देणे हे प्रस्थापित जागतिक पद्धतींना अनुसरूनच आहे.

सी) विश्लेषण

सी-१ पीएफयूटीपी विनियमांची नियामक चौकट

१५ . सेबीने, सेबी अधिनियमाच्या कलम ३० द्वारे प्रदान केलेले अधिकार वापरून पीएफयूटीपी नियम अधिसूचित केले आहेत. विनियम २ (सी) 'फसवणूक' या अभिव्यक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे करते:

“२ (क) “फसवणूक” मध्ये , एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या संगनमताने इतर कोणाही व्यक्तीने किंवा त्याचा अभिकर्ता याने, रोख्यांशी संबंधीत व्यवहार करताना, इतर व्यक्ती किंवा तिचा अभिकर्ता यांना रोख्यांशी संबंधीत व्यवहार करण्यास, मग त्यामध्ये चुकीचे लाभ असो अगर नसो किंवा कोणतेही नुकसान टाळण्याकरीता, प्रवृत्त करण्याकरिता, कपटी पद्धतीने अथवा इतर कोणत्याही प्रकारे केलेली, वगळलेली अथवा लपविलेली कोणतीही कृती अथवा अभिव्यक्ती आणि त्यात, हे देखील समाविष्ट असेल –

(१) सत्याबाबत जाणीवपूर्वक विपर्यास करणे किंवा महत्वाची वस्तुस्थिती लपवणे जेणेकरून दुसरी व्यक्ती त्याआधारे तिला स्वतःला नुकसानकारक अशी कृती करू शकेल.

(२) एखाद्या व्यक्तीने, एखाद्या असत्य अशा वस्तुस्थितीबाबत, जी ती व्यक्ती स्वतःच ती सत्य असल्याचे मानत नाही, त्याबाबत सूचना करणे ;

(३) वस्तुस्थितीचे ज्ञान किंवा त्याबाबत विश्वास असलेल्या व्यक्तीद्वारे ती वस्तुस्थिती सक्रियपणे लपवणे;

(४) पूर्ण करण्याच्या हेतूशिवाय दिलेले वचन;

(५) खरे अथवा खोटे असे निवेदन जे बेफामपणे आणि निष्काळजीपणे केलेले असणे;

(६) अशी कोणतीही कृती करणे किंवा वगळणे जे इतर कोणत्याही कायद्याने विनिर्दिष्टपणे फसवे असल्याचे घोषित केलेले आहे;

(७) एखाद्या व्यक्तीचे फसवे वर्तन, ज्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीला सूचित संमती किंवा पूर्ण सहभागापासून वंचित ठेवले जाणे;

(८) खरे आहे असे मानण्यासाठी वाजवी कारणाशिवाय केलेले खोटे विधान.

(९) रोखे जारीकर्त्याची अशी कृती ज्याद्वारे रोख्यांच्या बाजारभावावर परिणाम करणारी चुकीची माहिती दिली जाते, ज्याच्या परिणामी, गुंतवणूकदार केवळ सदर विधानांवर किंवा बाजारभावाव्यतिरिक्त इतर जे काही प्राप्त होते त्यावर विसंबून राहिले नसले तरी त्यांची प्रभावी दिशाभूल होते.

आणि "फसव्या" ह्या अभिव्यक्तीचा अर्थ त्यानुसार लावला जाईल; या खंडात समाविष्ट असलेली कोणतीही गोष्ट त्या संदर्भात सद्भावनेने केलेल्या कोणत्याही सामान्य टिप्पण्यांना लागू होणार नाही-

(अ) सरकारचे आर्थिक धोरण

(ब) देशाची आर्थिक परिस्थिती

(क) रोखे बाजारातील कल;

(ड) अशा स्वरूपाची इतर कोणतीही बाब;

मग अशा प्रकारच्या टिप्पण्या, ज्या सार्वजनिक किंवा खाजगीत केल्या गेल्या असतील तरीही.

१६. विनियमांमधील प्रकरण दोन हे रोखे बाजाराशी संबंधित फसव्या आणि अनुचित व्यापार पद्धतींवरील प्रतिबंधाशी संबंधित आहे. यामध्ये विनियम ३

समाविष्ट आहे जो "रोख्यांमधील काही व्यवहारांवर प्रतिबंध" आणि विनियम ४ जो " हातचलाखी, फसव्या आणि अनुचित व्यापार पद्धतींवरील प्रतिबंध" शी संबंधित आहे. प्रकरण दोन हे तपासाचे आदेश देण्याच्या मंडळाच्या अधिकाराशी संबंधित आहे. नियम ५ चा उतारा खाली नमूद केला आहे:

"५. जेथे मंडळ, अध्यक्ष, सदस्य किंवा कार्यकारी संचालक (यापुढे "नियुक्ती प्राधिकारी" म्हणून संबोधले जाईल) यांना विश्वास ठेवण्यासाठी वाजवी कारण असेल की-

(अ) रोख्यांमधील व्यवहार हे, या नियमांचे उल्लंघन करून गुंतवणूकदारांना किंवा रोखे बाजाराला हानिकारक अशा पद्धतीने हाताळले जात आहेत;

(ब) रोखे बाजाराशी संबंधित कोणत्याही मध्यस्थ व्यक्तीने किंवा कोणत्याही व्यक्तीने अधिनियमातील किंवा नियमांतील किंवा विनियमांतील कोणत्याही तरतूदींचे उल्लंघन केले, तर ते, कोणत्याही वेळी, लेखी आदेशाद्वारे, त्यामध्ये विनिर्देश केलेल्या विभाग प्रमुखाच्या दर्जाच्या खाली नसलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला (यापुढे "तपास प्राधिकरण" म्हणून संदर्भित), अधिनियमाच्या कलम

११(क) मध्ये प्रदान केलेल्या पद्धतीने अशा मध्यस्थ किंवा रोखे बाजाराशी संबंधित व्यक्ती किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आणि मंडळाला अहवाल देण्यासाठी निर्देश देऊ शकेल.”

विनियम ६ मध्ये तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अधिकार स्पष्ट केले आहेत¹⁷.

17 ६. अधिनियमांतर्गत प्रदान केलेल्या शक्तिंना बाधा न येता, तपास करणाऱ्या प्राधिकाऱ्यांकडे तपास करण्या करिता खालील शक्ती असतील, त्या म्हणजे:

(१) अधिनियमाच्या कलम ११(२)(i) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून माहिती किंवा अभिलेख मागविणे;

(२) कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनी किंवा सार्वजनिक कंपनी(जी अधिनियमाच्या कलम १२ मध्ये संदर्भित केल्याप्रमाणे मध्यस्थ नसावी) यांच्या कोणत्याही पुस्तकाची, किंवा नोंदवही किंवा इतर दस्तऐवजाची किंवा अभिलेख यांची तपासणी करणे जीचा उद्देश तिचे रोखे कोणत्याही मान्यताप्राप्त शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध करण्याचा आहे, जेथे तपास प्राधिकरणाकडे असे मानण्याचे वाजवी कारण आहे की अशा कंपनीचे कामकाज नियमांचे उल्लंघन करून केले जात आहे;

(३) कोणीही मध्यस्थ व्यक्ति किंवा रोखे बाजाराशी कोणत्याही प्रकारे संबंधित कोणत्याही व्यक्तीला त्याच्यासमोर किंवा त्याने या संदर्भात अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर अशी माहिती देण्यासाठी, किंवा अशी पुस्तके, किंवा नोंदवह्या, किंवा इतर दस्तऐवज, किंवा अभिलेख सादर करण्यासाठी, जी माहिती देणे किंवा जी पुस्तके किंवा नोंदवह्या किंवा इतर दस्तऐवज किंवा अभिलेख सादर करणे त्याच्या मते तपासाशी संबंधित किंवा आवश्यक आहेत ती सादर करण्यास भाग पाडणे;

(४) या विनियमाखाली तयार करण्यात आलेली कोणतीही पुस्तके, नोंदवह्या, इतर दस्तऐवज आणि अभिलेख जास्तीत जास्त एक महिन्याच्या कालावधीसाठी, जो कालावधी मंडळाद्वारे सहा महिन्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो तेथपर्यंत त्याच्या ताब्यात ठेवणे; परंतु असे कोणतेही पुस्तक, नोंदवही, इतर दस्तऐवज किंवा अभिलेख तपासी अधिकारी पुन्हा आवश्यकता भासल्यास मागवू शकतील.

परंतु पुढे असे की, ज्या व्यक्तीच्या वतीने पुस्तके, नोंदवह्या, इतर दस्तऐवज आणि अभिलेख सादर करण्यात आले आहेत, अशा व्यक्तीला तपासी प्राधिकरणासमोर सादर केलेली पुस्तके, नोंदवह्या, इतर दस्तऐवज आणि अभिलेख यांच्या प्रमाणित प्रतींची आवश्यकता भासल्यास, तपासी अधिकारी अशा व्यक्तीला किंवा जीच्या वतीने पुस्तके, नोंदवह्या, इतर दस्तऐवज आणि अभिलेख सादर केले गेले होते त्या व्यक्तीला अशा पुस्तकांच्या, नोंदवह्यांच्या, इतर दस्तऐवजांच्या अथवा अभिलेखाच्या प्रमाणित प्रती देईल;

(५) संबंधित व्यक्तीची किंवा अशा व्यक्तीचे संचालक, भागीदार, सदस्य किंवा कर्मचारी यांची तोंडी तपासणी करणे आणि त्यांचा जबाब नोंद करणे आणि अशा व्यक्तीविरुद्ध पुरावा म्हणून वापरल्या जाणाऱ्या अशा तोंडी तपासणीच्या नोंदी घेणे;

परंतु, या नोंदी तपासणी केलेल्या व्यक्तीला वाचून दाखविल्या जातील, किंवा सदर व्यक्तीकडून त्या वाचल्या जातील आणि त्यावर स्वाक्षरी केली जाईल;

तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अधिकारांमध्ये हे समाविष्ट आहे:-

- (i) माहिती किंवा अभिलेखाची मागणी करणे.
- (ii) कोणत्याही सार्वजनिक कंपनीची पुस्तके, नोंदवह्या आणि दस्तऐवज किंवा अभिलेखाची तपासणी हाती घेणे;
- (iii) रोखे बाजाराशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा मध्य व्यक्तीकडून माहिती, दस्तऐवज किंवा अभिलेख उघड करणे आवश्यक करणे;
- (iv) विहित कालावधीसाठी पुस्तके, नोंदवह्या, दस्तऐवज आणि अभिलेख राखून ठेवणे आणि त्यांचा ताबा घेणे;
- (v) संचालक, भागीदार, सदस्य किंवा कर्मचारी यांचे जबाब तपासणे आणि नोंद करणे; आणि
- (vi) शपथेवर संपरीक्षा घेणे.

(६) कोणत्याही मध्यस्थ्याचा व्यवस्थापक, व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी किंवा इतर कर्मचारी किंवा कोणीही व्यक्ति जी तिच्या व्यवसायाच्या व्यवहारासंबंधात कोणत्याही प्रकारे रोखे बाजाराशी संबंधित आहे, त्यांची शपथेवर तपासणी करणे आणि तदनुसार शपथ देणे आणि त्याकरिता, त्यांच्यापैकी कोणाही व्यक्तिला त्याच्यासमोर व्यक्तिशः उपस्थित राहण्यास भाग पाडणे.

१७. विनियम ७^{१८} अंतर्गत, तपास प्राधिकारी, मंडळाच्या अध्यक्ष किंवा सदस्यांची विशिष्ट मान्यता प्राप्त केल्यानंतर काही विशिष्ट अधिकार वापरू शकतात. विनियम ८^{१९} हे प्रत्येक व्यक्तीशी सहकार्य करण्याचे कर्तव्य लादते ज्यांच्या संदर्भात विनियम ७ अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

१८ ७. तपास प्राधिकारी, अध्यक्ष किंवा सदस्याकडून विशिष्ट मान्यता प्राप्त केल्यानंतर, खालील सर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करू शकतात, म्हणजे:

(अ) तपासाधीन असलेल्या रोख्यांमधील कोणत्याही व्यवहाराच्या संदर्भात कोणत्याही केंद्रीय, राज्य किंवा प्रांतीय कायद्याने किंवा त्याअंतर्गत स्थापन केलेल्या किंवा घटित केलेल्या कोणत्याही बँक किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून किंवा मंडळाकडून किंवा महामंडळाकडून माहिती आणि अभिलेख मागविणे;

(ब) जर तपासादरम्यान, तपास प्राधिकारी यांच्याकडे असे मानण्याचे वाजवी कारण असल्यास की, रोखे बाजाराशी संलग्न कोणत्याही मध्यस्थ किंवा कोणाही व्यक्तीचे किंवा त्याच्याशी संबंधित अशी कोणतीही पुस्तके, नोंदवह्या, इतर दस्तऐवज आणि अभिलेख कोणत्याही प्रकारे नष्ट, छिन्नविछिन्न, बदल, खोटे करता किंवा गुप्त ठेवता येऊ शकेल, तर कोणतीही पुस्तके, नोंदवह्या, इतर दस्तऐवज आणि अभिलेख जप्त करण्याचे आदेश देण्याचे अधिकार क्षेत्र असलेले प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे.

(क) या विनियमांतर्गत जप्त केलेली पुस्तके, नोंदवह्या, इतर दस्तऐवज आणि अभिलेख, त्याला आवश्यक वाटेल त्याप्रमाणे तपासाच्या समाप्तीपेक्षा जास्त नाही अशा कालावधीकरिता त्याच्या ताब्यात ठेवणे आणि त्यानंतर ते सर्व, ती व्यक्ती, कंपनी किंवा इतर निगम निकाय, किंवा, जसे असेल, व्यवस्थापकीय संचालक किंवा व्यवस्थापक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला, ज्यांच्या ताब्यातून किंवा अधिकारातून जप्त केले गेले आहेत, त्यांना परत करणे;

परंतु असे की, तपास प्राधिकारी यांनी, अशी पुस्तके, नोंदवह्या, इतर दस्तऐवज आणि अभिलेख, परत करण्यापूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे, त्यावर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर ओळख चिन्हे ठेवे.

(ड) या विनियमात अन्यथा प्रदान केल्याप्रमाणे, या विनियमाखाली केलेला प्रत्येक शोध किंवा जप्ती, त्या संहितेअंतर्गत केलेल्या झडती किंवा जप्ती संबंधित फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या तरतुदीनुसार केली जाईल.

१९ ८. (१) विनियम ७ अन्वये ज्याच्या बाबत तपासाचे आदेश दिले गेले आहेत अशा प्रत्येक व्यक्तीचे हे कर्तव्य असेल की -

(अ) तपास प्राधिकरणाला किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे, त्याच्या ताब्यातील किंवा नियंत्रणातील अशी पुस्तके, खाती आणि इतर दस्तऐवज आणि अभिलेख, सादर करणे आणि तपास प्राधिकरणाला किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला तपासाच्या उद्देशाने वाजवीपणे आवश्यक असल्याने, अशी विवरणपत्रे आणि माहिती सादर करणे.

(ब) जेव्हा विनियम ६ किंवा विनियम ७ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांन्वये तपास प्राधिकरणाने त्याला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जेव्हा त्याने विनियम ६ किंवा विनियम ७ अन्वये हजर राहणे आवश्यक असेल तेव्हा तपास प्राधिकरणासमोर वैयक्तिकरित्या हजर राहणे.

१८. विनियम ९ ज्यावर सध्याच्या प्रकरणातील वाद वळतो, तो खालीलप्रमाणे दिला आहे:

"९. तपास प्राधिकारी, तपास पूर्ण झाल्यावर, सर्व संबंधित तथ्ये विचारात घेतल्यानंतर, नियुक्ती प्राधिकाऱ्याला अहवाल सादर करेल:

परंतु, तपास प्राधिकारी गुंतवणूकदारांच्या आणि रोखे बाजाराच्या हितासाठी किंवा नियुक्ती प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आवश्यक वाटल्यास, तपास पूर्ण होण्याचे प्रलंबित असे पर्यंत अंतरिम अहवाल सादर करू शकतात.

(२) कंपनी कायदा, १९५६ (१९५६ चा १) च्या कलम २३५ ते २४१ मधील तरतुदींना बाध न येता, कंपनीची किंवा कंपनीशी संबंधित किंवा यथास्थिती मध्यस्थ किंवा त्यांच्याशी संबंधित किंवा ज्यांच्या ताब्यात किंवा अधिकारात आहे अशा व्यक्तीची किंवा त्यांच्याशी संबंधित सर्व पुस्तके, नोंदवह्या, इतर दस्तऐवज आणि अभिलेख यांचे जतन करणे आणि आणि तपास प्राधिकाऱ्याला किंवा या संदर्भात त्यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सादर करणे, हे कंपनीचे प्रत्येक व्यवस्थापक, व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी आणि इतर कर्मचारी आणि कायद्याचे कलम १२ मध्ये संदर्भित प्रत्येक मध्यस्थ किंवा रोखे बाजाराशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

(३) उप-विनियम (१) आणि (२) च्या तरतुदींच्या सामान्यतेचा बाध न येता, अशी व्यक्ती-

(अ) तपास प्राधिकाऱ्यास, अशा व्यक्तीने व्यापलेल्या जागेत तपासाच्या उद्देशाने वाजवी वेळी प्रवेश मिळण्याची परवानगी देईल ;

(ब) तपास प्राधिकाऱ्याला, त्याच्या रखवालीत किंवा नियंत्रणात (हाताने ठेवलेली किंवा संगणकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्वरूपात ठेवलेली) असलेली, तपासण्यासाठी वाजवीरीत्या आवश्यक असलेली कोणतीही पुस्तके, हिशेब आणि इतर दस्तऐवज तपासण्यासाठी वाजवी सुविधा देईल;

(क) अशा तपास प्राधिकाऱ्याला, अशी कोणतीही पुस्तके, हिशेब आणि अभिलेख पुरवील, जी, तपास प्राधिकाऱ्याच्या मते, तपासाशी संबंधित असतील किंवा, यथास्थिती, त्याला त्याचे संगणकीय प्रत काढण्याची परवानगी देईल.

विनियम ९ परिकल्पना करते की, तपास प्राधिकाऱ्याने तपास पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती प्राधिकाऱ्याला अहवाल सादर केलाच पाहिजे ज्यामध्ये, सर्व संबंधित तथ्ये विचारात घेणे आवश्यक आहे. गुंतवणूकदार आणि रोखे बाजाराच्या हितासाठी किंवा नियुक्ती प्राधिकाऱ्याने निर्देश दिल्यास, आवश्यक असल्यास, तपास प्राधिकारी अंतरिम अहवाल देखील सादर करू शकतात.

१९. विनियम १०, मंडळाच्या अंमलबजावणीच्या अधिकाराशी संबंधित आहे. विनियम १० नुसार,

"१०. विनियम ९ मध्ये संदर्भित केलेल्या अहवालाचा विचार केल्यानंतर, जर या विनियमांचे उल्लंघन होत आहे अशी खात्री झाल्यास आणि संबंधित व्यक्तींना सुनावणीची वाजवी संधी दिल्यानंतर, असे निर्देश जारी करू शकतात किंवा विनियम ११ आणि विनियम १२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करू शकतात.:

परंतु असे की, मंडळ, गुंतवणूकदारांच्या आणि रोखे बाजारच्या हितासाठी, विनियम ९ मध्ये संदर्भित तपास प्राधिकरणाच्या अहवालाची प्राप्ती होईपर्यंत, नियम ११ अंतर्गत निर्देश जारी करू शकेल:

परंतु पुढे असे की, मंडळ, गुंतवणूकदार आणि रोखे बाजाराच्या हितासाठी, लेखी कारणे नोंदवून, निर्णय पूर्व सुनावणीची संधी देणे याशिवाय चालवून घेतील आणि शक्य तितक्या जलदगतीने संबंधित व्यक्तींना निर्णयानंतर सुनावणीची संधी देईल.

२०. मंडळ जे निर्देश किंवा उपाय अवलंबू शकते ते विनियम ११ आणि १२ मध्ये निर्दिष्ट केले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत: -

"११. (१) मंडळ, अधिनियमाच्या कलम ११ च्या उपकलम (१), (२), (२अ) आणि (३) आणि कलम ११ब मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींना बाध न येता, लेखी नोंदवण्याच्या कारणांस्तव, एका आदेशाद्वारे, गुंतवणुकदारांच्या आणि रोखे बाजारच्या हितासाठी, पुढीलपैकी कोणतीही कृती करणे किंवा निर्देश जारी करणे किंवा घेणे, एक तर तपास किंवा चौकशी प्रलंबित असताना किंवा अशी तपासणी किंवा चौकशी पूर्ण झाल्यावर, म्हणजे:-

(अ) एखाद्या मान्यताप्राप्त शेयर बाजारामध्ये फसव्या आणि अनुचित व्यापार व्यवहारात गुंतलेले आढळून आलेले किंवा प्रथमदर्शनी आढळलेल्या रोख्यांचे व्यापार निलंबित करणे;

(ब) रोखे बाजारामध्ये प्रवेश करण्यापासून व्यक्तींना प्रतिबंधित करणे आणि रोखे बाजाराशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला रोखे खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यास मनाई करणे;

(क) कोणत्याही शेयर बाजार किंवा स्वयं-नियामक संस्थेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला अशा पदावर राहण्यापासून निलंबित करणे;

(ड) या विनियमांचे उल्लंघन किंवा प्रथमदर्शनी उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यवहाराच्या संदर्भात मिळालेली रक्कम किंवा रोखे जप्त करणे आणि राखून ठेवणे;

(इ) प्रत्यक्ष आणि मध्यस्थ किंवा रोखे बाजाराशी संबंधित कोणतीही व्यक्ती यांनी कोणत्याही प्रकारे फसव्या आणि अनुचित व्यवहाराचा भाग असलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावू नये किंवा त्यापासून दूर जाऊ नये;

(फ) संबंधित व्यक्तीने त्याच्या कोणत्याही अधिकारी, इतर कर्मचारी किंवा प्रतिनिधींना रोख्यांमध्ये कोणत्याही विशिष्ट पद्धतीने व्यवहार करण्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे;

(ग) या विनियमांचे उल्लंघन करून प्राप्त केलेल्या कोणत्याही रोख्यांची विल्हेवाट लावण्यापासून संबंधित व्यक्तीला प्रतिबंधित करणे;

(घ) या विनियमांचे उल्लंघन करून संपादन केलेल्या अशा कोणत्याही रोख्यांची, पूर्वस्थिती पूर्ववत ठेवण्यासाठी, मंडळाला योग्य वाटेल अशा पद्धतीने, विल्हेवाट लावण्याचे निर्देश संबंधित व्यक्तीला देणे .

(२) मंडळ, उप-विनियम (१) अन्वये पारित केलेल्या कोणत्याही अंतिम आदेशाच्या संदर्भात किमान दोन वृत्तपत्रांमध्ये, ज्यापैकी एक देशव्यापी प्रसारित होत असलेले असेल, एक प्रसिद्धि मजकूर प्रसिद्ध करेल आणि मंडळाच्या संकेतस्थळावर देखील आदेश टाकेल.

१२. (१) मंडळ, कायद्याच्या कलम ११ च्या उपकलम (१), (२), (२अ) आणि (३) आणि कलम ११ब मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींना बाध न येता, आदेशाद्वारे, लिखित स्वरूपात नोंद करावयाच्या कारणांस्तव, गुंतवणुकदारांच्या आणि रोखे बाजारच्या हितासाठी, मध्यस्थाविरुद्ध पुढील कारवाई करू शकते;

(अ) चेतावणी जारी करणे किंवा दोष देणे

(ब) मध्यस्थाची नोंदणी निलंबित करणे; किंवा

(क) मध्यस्थाची नोंदणी रद्द करणे,

परंतु असे की, या विनियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मध्यस्थाचे निलंबन किंवा रद्द करण्याचा कोणताही अंतिम आदेश, भारतीय रोखे आणि विनियम मंडळ (चौकशी अधिकाऱ्याने चौकशी करण्यासाठी आणि दंड लावण्यासाठी ची प्रक्रिया) विनियम २००२ अंतर्गत अशा मध्यस्थांना लागू असलेल्या विनियमांमध्ये निर्दिष्ट केलेल्या प्रक्रयेची पूर्तता केल्याशिवाय, पारित केला जाणार नाही.”

२१. विनियम १० मंडळाला, विनियम ११ आणि १२ मध्ये नमूद केल्यानुसार, एकतर निर्देश जारी करण्याचा किंवा कारवाई करण्याचा अधिकार देतो. विनियम ११ आणि १२ अंतर्गत निर्देश देण्यापूर्वी किंवा कारवाई करण्यापूर्वी, मंडळाने तीन पायऱ्या पार केल्या पाहिजेत. पहिला टप्पा म्हणजे तपास प्राधिकरणाच्या अहवालाचा विचार करणे ज्याचा संदर्भ विनियम ९ मध्ये देण्यात आला आहे. दुसरा टप्पा म्हणजे सुनावणीची वाजवी संधी उपलब्ध करून देणे. तिसरा म्हणजे विनियमांचे उल्लंघन झाले असल्याची मंडळाची खात्री, हा आहे. नियम १० स्पष्ट शब्दात सूचित करतो की नियमन ९ अंतर्गत तपास प्राधिकरणाने सादर

केलेला अहवाल हा नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी मंडळाच्या समाधानाचा एक आंतरिक घटक आहे. विनियम १० मध्ये, विनियम ९ मध्ये संदर्भित केलेल्या अहवालावर मंडळाने विचार करण्याचे आदेश दिले आहेत. सेबीच्या वतीने सादर करण्यात आलेले निवेदन (i) तपास अहवाल हा मंडळाच्या अंतर्गत प्रशासकीय विचारविमर्शाचा एक भाग आहे; (ii) ते उघड करणे आवश्यक नाही; आणि ते (iii) केवळ ज्या साहित्यावर विसंबून आहे तेच उघड करायचे आहे, यामुळे नियम १० चा एक महत्त्वाचा भाग राहून जातो. विनियम १० ज्या भाषेत मांडले आहे ते सूचित करते की विनियम ९ अंतर्गत सादर केलेल्या तपास प्राधिकरणाच्या अहवालाचा विचार हा नियमांच्या उल्लंघनावर मंडळाच्या समाधानाचे मार्गदर्शन करणारा एक घटक आहे. विनियम १० चे शब्द सूचित करतात की मंडळ, "विनियम ९ मध्ये संदर्भित अहवालाचा विचार केल्यानंतर, या विनियमांचे उल्लंघन झाल्याची खात्री झाल्यास आणि संबंधित व्यक्तींना सुनावणीची वाजवी संधी दिल्यानंतर", विनियम ११ आणि १२ अंतर्गत कारवाई करते. विनियम १० च्या आदेशाचा परिणाम म्हणून, नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही याबाबत खात्री होण्यासाठी तपास अहवालाचा एक आंतरिक घटक म्हणून मंडळाला विचार करावा लागतो.

क. 2 तपासी साहित्य उघड करण्याचे कर्तव्य

२२. उत्तरवादींनी असे सादर केले आहे की मंडळाने केवळ ज्या साहित्यावर भिस्त ठेवली आहे ते उघड करणे आवश्यक आहे, तर अपीलकर्त्याने असे कथन केले आहे की संबंधित सर्व साहित्य उघड करणे आवश्यक आहे. या मुद्द्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करताना, आपल्याला इतर अनेक तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्यांचा सामना करावा लागतो. हे मुद्दे, ज्यांचा आवाका, प्रकटीकरणाचा हेतू आणि आवश्यक व्याप्ती ओळखण्यापासून, ते न्याय मिळविण्याच्या आणि सार्वजनिक हिताची करणे जसे की गुप्तता, गोपनीयता आणि बाजाराचे हित यांच्या परस्परविरोधी दाव्यांचा समतोल साधण्यापर्यंत आहे, ते न्याय मिळविण्याच्या आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांभोवती असलेल्या न्यायशास्त्राला आकार देण्यासाठी सर्वोपरि आहेत. प्रकटीकरणाच्या उद्देशाची ओळख आपल्याला आवश्यक प्रकटीकरणाची व्याप्ती ओळखण्याच्या जवळ नेईल. माहितीच्या प्रकटीकरणाचे तीन मुख्य उद्देश आहेत:

- (i) विश्वासाहता: दोन्ही पक्षकारांकडे असलेली माहिती न्यायालयांना वादाचे सत्य ठरवण्यात मदत करू शकते. न्यायालयाची भूमिका केवळ कायद्यातील तरतुदींचा अर्थ लावण्यापुरती मर्यादित नसून

त्यासमोर केलेल्या आरोपांचे सत्य आणि सत्यता ठरवणे ही आहे.

दोन्ही पक्षकारांना माहितीचा प्रवेश असेल आणि माहितीशी संबंधित

युक्तिवाद आणि प्रतिवाद सोडवण्याची संधी असेल तरच न्यायालय हे

कार्य अचूकपणे पार पाडू शकेल;

(ii) निष्पक्ष न्यायचौकशी : न्यायालयाच्या निकालाचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आणि स्वातंत्र्यावर दूरगामी परिणाम होत असल्याने, पक्षकारांना कार्यवाहीमध्ये प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी सर्व मदत पुरवली जावी अशी एक कायदेशीर अपेक्षा आहे, हेच योग्य आहे;

(iii) पारदर्शकता आणि जबाबदारी : तपास यंत्रणा आणि न्यायिक संस्था कार्यवाहीच्या अपारदर्शकतेद्वारे नव्हे तर पारदर्शकतेद्वारे जबाबदार असतात. अपारदर्शकतेमुळे पूर्वग्रह, पक्षपाती आणि शिक्षेची - तत्त्वे जी पारदर्शकतेच्या विरोधी आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळते. कायद्याच्या नियमावर आधारलेल्या देशात, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या लोकशाही तत्त्वांना पुढे नेणाऱ्या प्रक्रियांचा अवलंब संस्था करतात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. न्यायप्रक्रियेची निष्पक्षता आणि पारदर्शकता ही तत्त्वे खुल्या न्यायाच्या तत्त्वाचा आधार आहेत. हेच कारण आहे की न्यायप्राधिकाऱ्याने ते पारित करित असलेल्या प्रत्येक

निकालासाठी किंवा आदेशासाठी त्याची कारणे नोंदवणे आवश्यक आहे. तथापि, न्यायप्रक्रियेत पारदर्शक असण्याचे कर्तव्य, तर्कसंगत आदेश देऊन सुरू होत नाही आणि संपत नाही. एखाद्या पक्षकाराला माहितीपासून वंचित ठेवणे, जी न्यायिक कार्य हाती घेतलेल्या प्राधिकरणाच्या निर्णयावर प्रभाव टाकते त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेची पारदर्शकता देखील कमी होते. हे संबंधित पक्षकार आणि जनतेला प्राधिकरणाच्या निर्णयांची प्रभावीपणे छाननी करण्याची क्षमता नाकारते कारण ते माहितीची विषमता निर्माण करते.

२३. माहितीच्या प्रकटीकरणाचा उद्देश केवळ व्यक्तिवादी नाही, म्हणजे निकालातील त्रुटी टाळणे हा आहे तर निष्पक्ष न्यायचौकशी आणि पारदर्शकतेचा मोठा संस्थात्मक उद्देश पूर्ण करणे हा आहे. माहितीच्या प्रकटीकरणाचा उद्देश परिणाम (विश्वसनीयता) आणि प्रक्रिया (निष्पक्ष न्यायचौकशी आणि पारदर्शकता) या दोन्ही ला लक्ष्य करीत असल्याने, केवळ त्यावर अवलंबून असलेले साहित्य उघड केले तर ते अपुरे असेल. प्रकटीकरणाचा असा नियम, केवळ परिणामाशी परस्पर संबंध ठेवतो आणि प्रक्रियेशी नाही. म्हणून, गृहीत नियम म्हणून, सर्व संबंधित साहित्य उघड करणे आवश्यक आहे.

२४. अपीलकर्त्याशी संबंधित तपास अहवालातील संबंधित भाग उघड न केल्यास ते मूलभूतपणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात असेल. अपीलकर्त्याला सुनावणीची वाजवी संधी द्यावी लागेल. वाजवी संधीची आवश्यकता असे मांडते की नियम १० अंतर्गत विचारात घेतलेल्या आणि विचारात घेतले पाहिजे अशा साहित्याचा खुलासा नोटीसधारकास करणे आवश्यक आहे.

२५. विनियमांचे उल्लंघन झाले आहे अशी मंडळाची खात्री झाल्याचा परिणाम म्हणजे मंडळ नियम ११ आणि १२ अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या कृतींचा सहारा घेऊ शकतो. नियम ११ मंडळाला पुढील गोष्टींचे अधिकार देतो:

- (i) एखाद्या मान्यताप्राप्त शेयर बाजारामध्ये फसव्या आणि अनुचित व्यापार व्यवहारात गुंतलेले आढळून आलेले रोख्यांचे व्यापार निलंबित करणे;
- (ii) रोखे बाजारामध्ये प्रवेश करण्यापासून व्यक्तींना प्रतिबंधित करणे आणि त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला रोख्यांमध्ये व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित करणे;

- (iii) मान्यताप्राप्त शेयर बाजाराच्या पदाधिकाऱ्याला निलंबित करणे;
- (iv) विक्रीची रक्कम किंवा रोखे जप्त करणे आणि राखून ठेवणे;
- (v) फसव्या आणि अयोग्य व्यवहाराचा भाग असलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावू नये किंवा ती दूर करू नये असे निर्देश जारी करणे;
- (vi) या विनियमांचे उल्लंघन करून मिळवलेल्या कोणत्याही रोख्यांची विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध करणे ; आणि
- (vii) मंडळाच्या आदेशानुसार कोणत्याही रोख्यांची विल्हेवाट लावण्याचे निर्देश देणे.

विनियम ११(२) अंतर्गत, विनियम ११(१) अंतर्गत पारित झालेल्या अंतिम आदेशाच्या संदर्भात मंडळाने एक प्रसिद्धि मजकूर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

२६. विनियम १२ मंडळाला इतर गोष्टींसह मध्यस्थांची नोंदणी निलंबित किंवा रद्द करण्याचा अधिकार देतो. विनियम ११ आणि १२ मधील तरतुदी सूचित करतात की विनियमांचे उल्लंघन झाले असल्यास, विनियम १० अन्वये मंडळाला

झालेल्या खात्रीचे परिणाम गंभीर आहेत.

२७. श्री. सी.यू. सिंग, विद्वान वरिष्ठ वकील यांचे म्हणणे असे आहे की ज्या साहित्यावर भिस्त आहे तीच प्रथम उत्तरवादीला उघड करावी. जसे आम्ही आधी नमूद केले आहे, विनियम १० असे नमूद करते की,

(i) विनियम ९ मध्ये संदर्भित तपास प्राधिकरणाच्या अहवालावर विचार केल्यानंतर; आणि

(ii) संबंधित व्यक्तीला सुनावणीची वाजवी संधी दिल्यानंतर,

विनियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही याबद्दल मंडळाची खात्री होणे येथे आवश्यक आहे.

एकदा का दुय्यम कायद्याने असा आदेश दिला की, मंडळाची खात्री होण्यासाठी तपास प्राधिकरणाचा अहवाल हा एक अत्यावश्यक घटक आहे, त्यास योग्य रित्या उघड करणे आवश्यक आहे.

२८. आता वरील संदर्भानुसार, या न्यायालयाच्या नटराजसिंह (उपरोल्लेखित) या प्रकरणातील निर्णयाचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. विदेशी

चलन व्यवस्थापन (निर्णय प्रक्रिया आणि अपील) नियम, २०००²⁰ च्या नियम ४ (१) अन्वये जारी केलेली कारणे दाखवा नोटीस ज्या व्यक्तीवर बजावली त्या व्यक्तीस अभिनिर्णय प्राधिकारी यांच्या ताब्यात असणाऱ्या, त्याच्या विरुद्ध चौकशी का सुरू करण्यात येऊ नये, याची कारणे देण्यासाठी नोटीस जारी करतांना, ज्या कागदपत्रांवर अजिबात भिस्त ठेवली नव्हती अशा कागदपत्रांसह, सर्व कागदपत्रांची मागणी करण्याचा हक्क आहे का ? असा प्रश्न या न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोर आला होता. खाली नमूद केलेल्या अटींसंदर्भात नियम ४ असा आहे.

“४. चौकशी करणे

(१) एखाद्या व्यक्तीने सदर कायद्याच्या त्या नियमांतर्गत विवक्षितपणे नमूद केलेल्या बाबींचे उल्लंघन केले आहे काय ? या बाबीच्या, सदर कायद्याच्या कलम १३ अन्वये अभिनिर्णयासाठी, अभिनिर्णय प्राधिकारी सदर व्यक्तीस नोटीस जारी करेल आणि त्यास, सदर नोटिसीमध्ये नमूद करण्यात येईल त्या कालावधीच्या आत त्याची बजावणी झाल्याच्या दिनांका पासून १० दिवसांपेक्षा कमी

20 "फेमा नियम २०००"

नसतील अशा दिवसांच्या आत, त्याचे विरुद्ध चौकशी का करण्यात येऊ नये याची कारणे दाखवण्यासाठी फर्मावेल.

(२) अशा कोणत्याही व्यक्तीला पोट-नियम (१)

अंतर्गत बजावण्यात आलेली प्रत्येक नोटीस, त्याने केलेल्या कथित उल्लंघनाचे स्वरूप दर्शवेल. (३) अशा व्यक्तीने

दिलेल्या कारणाचा विचार केल्यानंतर (असेल तर),

अभिनिर्णय प्राधिकारी चौकशी केली पाहिजे या मताचा

असेल तर तो त्याने सदर व्यक्तीच्या व्यक्तिशः किंवा त्याने

प्राधिकृत केलेल्या त्याच्या विधीव्यवसायीच्या द्वारे किंवा

त्याचे सनदी लेखापालामार्फत उपस्थित राहण्यासाठी एक

तारीख ठरवेल.”

फेमा नियम, २००० चा नियम ४(१) असे दर्शवतो की, प्रथमतः अभिनिर्णय प्राधिकारी यांनी सदर व्यक्तीस, त्याच्याविरुद्ध चौकशी का करण्यात येऊ नये याची कारणे देण्यासाठी नोटीस जारी केली पाहिजे. नियम ४(१) अन्वये नोटीसचा टप्पा हा अभिनिर्णयासाठी नसून चौकशी करायची किंवा नाही हे ठरवण्यासाठी आहे. दाखविलेल्या कारणाचा विचार केल्यानंतर, जर अभिनिर्णय प्राधिकारी, चौकशी केली पाहिजे या मताचा असेल तर त्यानंतर, नियम ४(३) अन्वये सदर

व्यक्तींच्या उपस्थितीसाठी नोटीस जारी करण्यात येते. पोट-नियम (४) मध्ये अशी तरतूद आहे की, ठरलेल्या तारखेस, अभिनिर्णय प्राधिकारी, घडलेल्या कथित उल्लंघनाबाबत समजावून सांगेल आणि पोट-नियम (५) अंतर्गत अशी तरतूद आहे की, कागदपत्रे किंवा पुरावा दाखल करण्यासाठी संधी देण्यात यावी. जर दाखल केलेल्या पुराव्याचा विचार केल्यानंतर, उल्लंघन झाले असल्याबाबत समाधान झाले असेल तर पोट-नियम (८) अंतर्गत अभिनिर्णय प्राधिकारी यांना शास्ती लादण्यासाठी शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे.

२९. आता, या पार्श्वभूमीवर, दोन न्यायाधीशांच्या खंडपीठातर्फे बोलतांना, न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी नियम ४ चे खालीलप्रमाणे निर्वचन केले आहे.

“२३. सदरच्या नियमांमध्ये अशी तरतूद नाही आणि सदर नियम अभिनिर्णय प्राधिकारी यांना, त्यांच्या समोर आलेल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधातील उल्लंघनासंदर्भातील आरोपाबाबत तक्रारीमध्ये ताबडतोब चौकशी करण्याचा अधिकार प्रदान करत नाही. सदर नियमांतर्गत नियम ४ प्रमाणे असा आदेश देण्यात आला आहे की, एखाद्या व्यक्तीने उल्लंघन केले आहे का या प्रश्नाच्या अभिनिर्णयासाठी अभिनिर्णय प्राधिकारी अशा

व्यक्तीला नोटीस जारी करेल आणि त्याच्याविरुद्ध चौकशी का करण्यात येऊ नये याची कारणे दाखवण्यासाठी फर्मावेल. सदर नियमाचे केवळ अवलोकन करूनही हे स्पष्ट होते की, अशी जारी केलेली कारणे दाखवा नोटीस ही फक्त कथित उल्लंघनाच्या बाबत अभिनिर्णयासाठी नसून, ती सदर व्यक्तीच्या विरुद्ध चौकशी करण्यात यावी किंवा नाही यासाठी आहे. अशा प्रत्येक नोटिंशींमध्ये, संबंधित व्यक्तीने केलेल्या कथित उल्लंघनाबाबत निर्देश केलेला असावा. तसेच, सदर संबंधित व्यक्तीने कारण (जर असल्यास) दर्शविल्यानंतर, अभिनिर्णय प्राधिकारी यांनी उल्लंघनाच्या आरोपासंदर्भात चौकशी करण्यात यावी किंवा नाही याबाबत मत बनवावे आणि त्यानंतरच उल्लंघनाच्या आरोपांमध्ये खरी व ठोस चौकशी सुरू होते.”

वरील उतारा सुस्पष्टपणे हे दर्शवतो की, नियम ४(१) अंतर्गत जारी केलेली कारणे दाखवा नोटीस ही कथित उल्लंघनाच्या बाबतीतील अभिनिर्णयासाठी नसून ती फक्त चौकशी करण्यात यावी का हे ठरवण्यासाठी आहे. जेव्हा चौकशी करण्यात येते तो टप्पा नियम ४(१) मध्ये नमूद केल्यानुसारच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर

लागोपाठ येतो. अभिनिर्णयाच्या प्रक्रियेत, मूलभूत तत्व हे आहे की एखाद्या व्यक्तीच्या विरोधात वापरली गेलेली माहिती त्याच्या निदर्शनास आणली पाहिजे.

जसे की, प्रस्तुत न्यायालय यांनी निरीक्षण केल्याप्रमाणे -

“३०. रास्त सुनावणीचा हक्क हा खात्रीशीर हक्क आहे. अभिनिर्णयासंदर्भातील शक्तिंचा वापर करणाऱ्या प्राधिकाऱ्यासमोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, त्याच्या विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या पुराव्याबाबत जाणून घ्यायचा हक्क आहे. ढाकेश्वरी कॉटन मिल्स लिमिटेड विरुद्ध सि.आय.टी (ए.आय.आर १९५५ एस.सी : (१९५५) १ एस.सी.आर ९४१) या प्रकरणात प्रस्तुत न्यायालयाने ठामपणे सिद्ध व मान्य केले आहे. परंतु, असा पुरावा उघड करण्यामध्ये माहिती पुरवणे गरजेचे नाही. सदर व्यक्तीस नस्तींचे निरीक्षण करणे व त्यामधून नोंदी लिहिणे यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. कोणताही मार्ग वापरला तरीही, मूलभूत तत्व हेच राहते की, सदर व्यक्तीच्या निदर्शनास आणली न गेलेली कोणतीही माहिती त्याच्या विरुद्ध वापरली जाऊ नये. जर महत्त्वाची माहिती सदर पक्षकारास उघड केली गेली नसल्यास, जरी

सदरची माहिती सुनावणीच्या आधी सुनावणी दरम्यान किंवा त्यानंतर जरी उघड झाली असेल तरीही प्रथमदर्शनी ते अनुचित आहे. या कायद्यामध्ये हे रास्तपणे योग्यरीत्या सिद्ध केले आहे की, जरी एखाद्या व्यक्तिविरुद्ध बाधक आरोप करावयाचे असले तरीही त्यास संदर्भातील तपशील सुनावणीपूर्वी देणे आवश्यक आहे, जेणेकरून तो त्याचा बचाव तयार करू शकेल. परंतु, या सर्वसाधारण नियमास अनेक अपवाद आहेत. जेथे पुराव्या संदर्भातील माहिती उघड करण्यामुळे, प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या व्यक्तीस किंवा इतर व्यक्तींना गंभीर स्वरूपाची हानी पोहोचू शकते किंवा अशावेळी जेव्हा माहिती उघड करणे यामुळे एखाद्याच्या विश्वासाचा भंग होऊ शकतो किंवा सदरची बाब जनहिताच्या दृष्टीने हानिकारक होऊ शकते, कारण त्यामध्ये शासकीय गुपिते उघड करणे अंतर्भूत असू शकते, मोकळेपणाने भाष्य करण्यास मनाई असू शकते आणि गुन्ह्याचा तपास होणे अशा बाबींमुळे भविष्यात अत्यावश्यक माहिती मिळणे अशक्य होऊ शकेल. (आर. व्ही. सेक्रेटरी

ऑफ स्टेट फॉर होम डिपार्टमेंट, एक्स पी एच (१९९५ क्यू.
बी. ४३ : (१९९४) ३ डब्ल्यू एल आर १११० : (१९९५) १
ऑल इ आर ४७९ (सी.ए)]

३१. रास्तपणाच्या संकल्पनेसाठी अभिनिर्णय प्राधिका-
यास, नोटीस जारी केलेल्या व्यक्तीस, सदर कायद्याच्या
कलम १६ अंतर्गत त्याच्याविरुद्ध चौकशी का सुरू करण्यात
येऊ नये याचे स्पष्टीकरण देण्यासाठीची कारणे
दाखवण्यासाठी, कारण दाखवा नोटीस जारी करतांना,
त्याच्याद्वारे ज्या कागदपत्रांवर भिस्त ठेवण्यात आली होती,
ती कागदपत्रे देणे गरजेचे आहे. या मर्यादेपर्यंत नैसर्गिक
न्यायतत्वे आणि रास्तपणाची संकल्पना यांचा सदर
नियमांच्या नियम ४(१) अंतर्गत विचार करणे गरजेचे आहे.
ज्या व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे, अशा
व्यक्तीस सदरची ती कागदपत्रे ज्यांवर प्रकरणात भिस्त
ठेवण्यात आली आहे त्यांवरून प्रथमदर्शनी असे निष्पन्न होत
नाही की पुढील चौकशी करणे गरजेचे आहे हे अभिनिर्णय
प्राधिकारी यांना पटवून देण्याचा हक्क आहे. प्रकरणाच्या

दृष्टीने आम्ही असे ग्राह्य मानतो की, जरी नियमात अशी तरतूद नसेल तरीही प्राधिकारी यांनी भिस्त ठेवली अशी सर्व कागदपत्रे नोटीस जारी करण्यात आलेल्या व्यक्तीस देणे आवश्यक आहे, जेणेकरून तो त्याच्याविरुद्ध चौकशी का करण्यात येऊ नये याची कारणे देऊ शकेल. अशाप्रकारे निःपक्षपातीपणे सदर तरतुदीचा विचार करणे यामुळे तरतूद केलेली कार्यपद्धती ची जागा घेऊ शकणार नाही आणि सदर संविधीचा दर्शनी हेतू कोणत्याही प्रकारे विफल होणार नाही.”

(यावर भर दिला)

३०. प्रस्तुत न्यायालयाचा निर्णय, नियम ४(१) मधील प्रारंभिक स्थिती जी चौकशी करणे गरजेचे आहे हे ठरवण्यासाठी आहे आणि त्या मागोमाग येणारा टप्पा उल्लंघनाच्या आरोपांबाबत अभिनिर्णय यांमधील फरक विशद करतो. प्रस्तुत न्यायालय यांनी पुढे असे मानले की,

“३४. वर निदर्शनास आल्यानुसार, अभिनिर्णय प्राधिकारी यांनी, कायद्यात तरतूद केल्यानुसार, अभिनिर्णय प्राधिकारी यांनी प्रकरणात चौकशी करण्यात यावी अथवा नको, फक्त

हे ठरविण्याच्या टप्प्यावर कोणतीही शास्ती लादण्यासाठी, सदर व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वाजवी संधी दिली पाहिजे. अभिनिर्णयानंतर शास्ती लादणे हा निर्णय तीव्र व गंभीर स्वरूपाचे परिणाम यांनी युक्त आहे आणि म्हणून शास्ती लादण्यापूर्वी म्हणणे ऐकून घेण्यासाठी वाजवी संधी देण्याची आवश्यकता पूर्ण केली पाहिजे. विरुद्ध गुणांच्या सहाय्याने दर्शविलेल्या विरोधाभासाविरुद्ध अभिनिर्णय प्राधिकारी यांनी तक्रारीमध्ये लावण्यात आलेल्या आरोपासंदर्भात चौकशी केली जावी का याबाबत निश्चित केलेलं मत हे अशा गंभीर स्वरूपाच्या परिणामांनी युक्त असे नाही आणि म्हणून कारणे दाखवा नोटीशीची कमीत कमी आवश्यकता व दर्शविलेले कारण ह्या बाबी न्यायाची पूर्तता करतील. योग्य त्या सुनावणीमध्ये निःसंशयपणे ज्या व्यक्ती सदरच्या वादामध्ये पक्षकार आहेत त्यांच्या दृष्टिकोनास दुरुस्त करणाऱ्या किंवा विरोध करणाऱ्या एका निःपक्षपाती वाजवी संधीचा समावेश असेल.”

३१. सदर प्रकरणामधील वस्तुस्थिती आधारे, न्यायालयाने असे मानले आहे की ज्यास नोटीस जारी करण्यात आली आहे अशा व्यक्तीच्या विरोधात चौकशी सुरू व्हायची होती.

“३६. प्रस्तुत प्रकरणात, ज्यास नोटीस जारी करण्यात आली आहे, त्या व्यक्तीच्या विरोधात अद्याप चौकशी अद्याप सुरू व्हायची आहे. ज्यावर अभिनिर्णय प्राधिकारी यांनी भिस्त ठेवली आहे, असा उपलब्ध असलेला पुरावा उल्लंघनाचे आरोप असलेल्या चौकशीमध्ये दुसऱ्या टप्प्यावर, ज्याच्या विरुद्ध चौकशी करण्यात येत आहे अशा व्यक्तीस दिला पाहिजे. हे त्या स्थितीस ज्यामध्ये अभिनिर्णय प्राधिकारी यांनी अशा व्यक्तीस पुराव्यादाखल अशी कागदपत्रे सादर करण्यासाठी केवळ संधीच देऊ नये तर, ज्या व्यक्तीस, प्रकरणातील वस्तुस्थितीची माहिती आहे त्यास प्रकरणात साक्ष देण्यासाठी किंवा त्या व्यक्तीच्या मते चौकशीच्या विषयवस्तूशी निगडित असतील आणि चौकशीमध्ये उपयुक्त असतील अशी कागदपत्रे सादर करण्यास फर्मवावे. हे निःसंशयपणे खरे आहे की, नैसर्गिक न्यायासाठी, निर्णय

देण्याच्या प्राधिकाऱ्याच्या ताब्यातील अहवाल आणि पुरावे उघड करणे आवश्यक आहे आणि कायद्याची रचना विनिर्दिष्टपणे अशी माहिती उघड करण्याच्या प्रक्रियेस बंदी घालत नाही तोपर्यंत असे चौकशीच्या विषयवस्तूशी निगडित असणारे अहवाल व पुरावे, उघड करावेत.”

(यावर भर दिला)

प्रस्तुत न्यायालयाने पुढे अशी नोंद घेतली की, अपीलकर्ता यांना जी कागदपत्रे हवी होती, ती अशी कागदपत्रे होती ज्यांवर प्राधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्यासाठी भिस्त ठेवली नव्हती. परिणामी, प्रस्तुत न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की,

“४८. संविधीचे व नियमांचे रास्त वाचन केल्यानंतर असे लक्षात येते की, अभिनिर्णय प्राधिकारी यांनी ज्या व्यक्तीस नोटीस जारी केली असेल, त्या व्यक्तीविरुद्ध त्याने केलेल्या कथित उल्लंघनाबाबत चौकशी करावयाची किंवा नाही याचे मत बनवण्यापूर्वी, प्राधिकाऱ्यांच्या ताब्यातील कागदपत्रे उघड करण्याच्या कृतीची काहीच भूमिका नाही. तसेच नैसर्गिक न्यायतत्वे आणि निःपक्षपातीपणाची संकल्पना

यांसाठी देखील अशा रीतीने संविधी व नियम वाचण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या कोणत्याही निर्वचनाच्या परिणामी सदर कायद्याचा तोच हेतू अयशस्वी होऊ शकतो. निःपक्षपातीपणाची संकल्पना हा एकमार्गी रस्ता नाही. नैसर्गिक न्यायतत्त्वांचा अवलंब सांविधिक चौकशीमध्ये अडथळा आणण्यासाठी केला जाऊ शकत नाही. कागदपत्रे व्यवस्थितरित्या उघड करणे हे एक कर्तव्य हे केवळ चौकशीमध्ये निःपक्षपातीपणा आणण्याबाबतच्या खात्रीसाठी अतिरिक्त कार्यपद्धतीच्या स्वरूपाचे संरक्षण आहे आणि त्याच्या व्यवहार्यतेची व्याप्ती सांविधानिक साच्यावर अवलंबून आहे.”

३२. (उपरोल्लेखित) **नटवरसिंग** या प्रकरणामध्ये प्रश्न असा होता की, ज्यास नोटीस जारी करण्यात आली आहे (नोटिसी) त्याच्याविरुद्ध त्याने केलेल्या कथित उल्लंघनाबाबत चौकशी करावी किंवा नाही याबाबत मत बनवण्यापूर्वी प्राधिकारी सदर नोटीसी यास, त्यांच्या ताब्यातील सर्व कागदपत्रे उघड करण्यास बांधिल आहेत का ? न्यायालयाने असा निर्णय दिला की, त्या टप्प्यावर, नोटिसी यांस ती सर्व कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही कारण नियम ४(१) अंतर्गत जारी

केलेल्या नोटिशीचा हेतूच मुळी चौकशी करावयाची किंवा नाही हे ठरवण्याचा आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले तर, नियम ४(१) म्हणजे अंतिम अभिनिर्णय नाही आणि परिणामी प्राधिकाऱ्यांच्या ताब्यातील सर्व माहिती उघड करण्याची आवश्यकता आकर्षित करित नाही. या टप्प्यावर, ज्यांवर भिस्त ठेवली आहे अशी कागदपत्रे उघड करणे पुरेसे होते.

३३. प्रस्तुत प्रकरणात उच्च न्यायालय यांनी **नटवरसिंग** (उपरोल्लेखित) प्रकरणातील न्यायनिर्णयाचा उघडउघड चुकीचा अन्वयार्थ लावला आहे. उच्च न्यायालय हे लक्षात घेण्यास अपयशी ठरले आहे की, सदर प्रकरणात निर्णयासाठी प्रश्न होता की, जेव्हा प्राधिकारी, एफ ई एम ए नियम २००० अंतर्गत नियम ४(१) अन्वये चौकशी करायची किंवा नाही हे ठरवतो, त्या टप्प्यावर नोटीसी यास प्राधिकारी यांच्या ताब्यात असलेली सर्व कागदपत्रे उघड करण्याची खात्री दिली का ? याचे उत्तर नकारार्थी होते. प्रस्तुत न्यायालयाने, अभिनिर्णयाचा टप्पा हा नियम ४(१) अंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यापेक्षा विभिन्न आहे असा भेद दर्शविला. अभिनिर्णयाच्या टप्प्यावर, न्यायालयाच्या निदर्शनास आलेले अपवाद वगळता प्रकरणाच्या विषयवस्तूशी निगडित उपयुक्त अशी सर्व कागदपत्रे नोटीसी यांस उघड केली पाहिजेत.

३४. मंडळातर्फे अशी कळकळीची विनंती केली होती की, तपासी अहवाल हा आंतर-विभागीय पत्रव्यवहाराच्या स्वरूपाचा आहे आणि तो उघड करण्याची आवश्यकता नाही. सदरच्या निवेदनास आधार देण्यासाठी, या न्यायालयाच्या कृष्णचंद्र टंडन (उपरोल्लेखित) या प्रकरणामधील निर्णयावर भिस्त ठेवण्यात आली. परंतु सदर न्यायनिर्णयामधून हे स्पष्ट होते की, जरी कागदपत्रे निव्वळ आंतर-विभागीय पत्रव्यवहाराच्या स्वरूपाची आहेत तरीही, जर चौकशी अधिकाऱ्याने त्यांवर भिस्त ठेवली असेल तर अशी कागदपत्रे उघड करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे.

या न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले आहे की,

“ १६. श्री. हार्डी यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, अपीलकर्ता यास त्याच्या बचावासाठी खरोखरच वाजवी संधी उपलब्ध नव्हती आणि या संबंधात त्यांनी आमचे लक्ष, आम्हाला ज्या चौकशी संदर्भात निर्णय द्यायचा होता, त्या प्रकरणातील काही मुद्द्यांकडे वेधले. अगोदर असा युक्तिवाद करण्यात आला की, त्यांना संबंधित अभिलेख आणि कागदपत्रांच्या प्रतींचे निरीक्षण करण्याची संधी देण्यात

आली नव्हती. उच्च न्यायालय यांनी सदर प्रकरणाचा परामर्श घेतला आणि त्यांना असे आढळले की, सदर तक्रारीमध्ये काहीही तथ्य नाही. शेवटी श्री. हार्डी आमच्या हे निदर्शनास आणू शकले की, अपीलकर्त्यावर दोषारोप बजावण्यापूर्वी सि.आय.टी यांस त्याच्या विभागातील दुय्यम कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेले अहवाल हे, अपीलकर्त्यास उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. असे वाटते की, त्याच्या कामासंबंधी तक्रार प्राप्त झाल्यानंतर, श्री. आर. एन. श्रीवास्तव, निरीक्षक - सहाय्यक आयुक्त यांना अहवाल सादर करण्यास सांगितले व त्याप्रमाणे त्यांनी अहवाल सादर केला. हे स्वाभाविकच होते की, जर चौकशी अधिकारी यांनी सदर अहवालावर भिस्त ठेवली नसेल तर अपीलकर्ता श्री. श्रीवास्तव किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याने सादर केलेल्या अहवालाची प्रत मिळण्यास हक्कदार नाही. सदर प्राधिकारी, ज्यांनी चौकशी आदेश पारित केले आहेत त्यांची, शिस्तभंगविषयक चौकशी करण्यासाठी प्रथमदर्शनी कारणे घडली आहेत याची खात्री होणे आवश्यक आहे आणि म्हणून

तो स्वतः तपास करेल किंवा त्याच्या अधिकाऱ्यांना तपासाचे निर्देश देईल. हे ठरवण्यापूर्वी आणि त्यास, सदर तपासाबाबत निष्कर्ष मिळाल्यानंतर तो शिस्तभंगविषयक कारवाई करायची किंवा नाही हे ठरवू शकेल म्हणून चौकशी होण्यापूर्वीची अधिकाऱ्यांमधील आंतर-विभागीय पत्र व्यवहारासंबंधीची कागदपत्रे जोपर्यंत चौकशी अधिकारी त्याला निष्कर्षाप्रत येण्यासाठी त्यांवर भिस्त ठेवत नाही तोपर्यंत खरोखरच महत्त्वाची नाहीत. त्या प्रकरणात, अपचाऱ्यास सदर कागदपत्रांच्या प्रती देणे योग्य ठरेल. प्रस्तुत प्रकरणात असा प्रश्न नाही की, चौकशी अधिकारी किंवा सि.आय.टी यांनी, श्री. आर. एन. श्रीवास्तव किंवा इतर कोणत्याही अधिकारी यांच्या अहवालावर अपीलकर्ता यांच्या विरुद्ध निष्कर्षाप्रत येण्यासाठी भिस्त ठेवली म्हणून या निवेदनात काहीही तथ्य नाही.”

(यावर भर दिला)

३५. परंतु, केवळ तपासी प्राधिकारी यांनी अहवालावर भिस्त ठेवण्याचे नाकारले म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की, सदरची माहिती नोटीसी यास देऊ शकत नाही. न्यायालय प्रस्तावित कारवाई संबंधात सदर माहितीची संबद्धता आणि तिचा अभिनिर्णयाच्या टप्प्याशी असलेला परस्परसंबंध बघू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, संयुक्तिक संभवनीयता यामधील माहिती प्राधिकारी यांच्या निर्णयावर परिणाम करू शकेल का याचे मूल्यमान करणे भाग पाडते. वरील स्थिती या न्यायालयाने खुदीराम दास विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य²¹ या प्रकरणात नमूद केली आहे. प्रतिबंधक स्थानबद्धता यासंबंधी अधिनिर्णय देतांना, या न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींच्या खंडपीठाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले.

“ १५. आता सदर विधानाबाबत क्वचितच असा विवाद केला जाईल की, जिल्हा दंडाधिकारी यांचेसमोर जर स्थानबद्ध व्यक्ती विरोधात अत्यंत हानिकारक स्वरूपाची माहिती आहे आणि जर ती स्थानबद्धतेच्या हेतूशी परस्पर संबंध असलेली सुसंबद्ध अशी असेल आणि जर ती स्थानबद्धतेचा आदेश करण्यासाठीचा आधार उद्धवला

21 (१९७५) २ एस एस सी ८१

त्यासाठी जे व्यक्तीनिष्ठ समाधान झाले त्यावेळेशी साधर्म्य दाखवणारी असेल, तेव्हा न्यायालयाने असा निष्कर्ष काढणे तर्कसंगत असेल की, व्यक्तीनिष्ठ समाधानापर्यंत येण्यासाठी सदर माहितीमुळे जिल्हा दंडाधिकारी यांच्यावर प्रभाव पडला असेल आणि अशा प्रकरणात, जिल्हा दंडाधिकारी यांचे निरस विधान की, त्यांनी अशी माहिती विचारात घेतली नाही आणि विचार करण्याच्या कृतीमधून वगळली, हे स्विकारण्यास न्यायालय नकार देईल. मानवी मन वेगवेगळ्या भागांमध्ये काम करीत नाही हे मूलतत्त्व आहे. जेव्हा त्यांच्यावर विविध मार्गांनी प्रभाव पडतो तेव्हा ते प्रभावांचे साकल्य असते जे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये येते आणि त्यावेळी सदर प्रभावाची छाननी करणे आणि त्याचा एक एक मुद्दा घेऊन अभ्यास करणे आणि नक्की कोणता प्रभाव निर्णय घेण्यास उपयोगी पडला आणि कोणता नाही, हे विधान करणे शक्य नाही. तसेच विशिष्ट परिस्थितीमुळे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमधील अशा प्रभावाचा निर्माण झालेला परिणाम करून खोडून टाकणे हे सोपे नाही म्हणून

अशा प्रकरणात जेथे जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमोर असलेली माहिती जी कोणत्याही संयुक्तिक संभवनीयतेला धरून, कोणत्याही समंजस मनुष्याच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकते, अशा स्वरूपाची आहे त्यावेळी, न्यायालय, जिल्हा दंडाधिकारी यांचे पुरावा न देता ठासून मांडलेले व सिद्ध न झालेले मत की ते अशा रीतीने प्रभावित झाले नव्हते हे स्वीकारण्यास नाखुश असेल बलवत्तर कारणासाठी जर अशी माहिती स्थानबद्ध व्यक्तीस उघड केली नाही तर स्थानबद्धतेचा आदेश निष्पळ ठरेल. हे दोन्ही या कारणासाठी की, जिल्हा दंडाधिकारी यांचे व्यक्तिनिष्ठ समाधान यावर प्रभाव टाकणारी सर्व मूलभूत वस्तूस्थिती आणि माहिती स्थानबद्ध व्यक्तीस सांगितली गेली नव्हती तसेच या कारणासाठी की स्थानबद्ध व्यक्तीस स्थानबद्धतेच्या आदेशाविरुद्ध प्रभावी निवेदन सादर करण्यास संधी नाकारली होती.”

(यावर भर दिला)

हे तत्व की, अशी माहिती जी न्यायिकवत प्राधिकारी यांच्या शास्ती लादण्याच्या निर्णयावर परिणाम करू शकेल, तशी माहिती अपचारीस दिली पाहिजे हे तत्व प्रस्तुत न्यायालयाने, भारतीय संघराज्य आणि इतर विरुद्ध मोहम्मद रमझान खान²² या प्रकरणात दृढ केले. सदर प्रकरणात, प्रस्तुत न्यायालयाने असे स्पष्टपणे मांडले की, अपचारी अधिकारी, चौकशी अधिकाऱ्याने शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांना सादर केलेल्या अहवालाची प्रत मिळण्यास हक्कदार आहेत. हे तत्व, प्रस्तुत न्यायालयाच्या संविधानिक खंडपीठाने, व्यवस्थापकीय संचालक इ.सी.आय.एल, हैदराबाद विरुद्ध बी करुणाकर²³ या प्रकरणात दृढ केले. प्रस्तुत न्यायालयाने, चौकशी अधिकारी यांच्या अहवालाची प्रत मिळण्याच्या अधिकाराबाबतची कारणीमिमांसा खालील शब्दात स्पष्ट केली आहे.

“ २६. चौकशी अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालाची प्रत मिळण्याचा अधिकार हा पहिल्या टप्प्यावर वाजवी संधी देण्याचा आवश्यक भाग मानला जातो व नैसर्गिक न्यायतत्व मानले जाते याचे कारण चौकशी अधिकारी यांनी नोंदवलेले निष्कर्ष शिस्तभंगविषयक

22 (१९९१) १ एस एस सी ५८८

23 (१९९३) ४ एस एस सी ७२७

प्राधिकारी यांच्यासमोर महत्त्वाची सामग्री मानली जाते, जी सदर प्राधिकारी, निष्कर्षाप्रत येण्यासाठी पुराव्यासोबत विचारात घेतो. परंतु, अहवालामध्ये शिफारस केलेल्या (असेल तर) सदरचे निष्कर्ष, कोणत्या मर्यादित शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांच्यावर प्रभाव टाकू शकतील हे आधीच सांगणे कठीण आहे. सदरचे निष्कर्ष, अभिलेखावरील संबंधित पुरावे विचारात न घेता किंवा चुकीचा अन्वयार्थ लावून किंवा विनाधार नोंदले गेले असावेत असा निष्कर्ष शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांनी विचारात घ्यावयाच्या कागदपत्रांपैकी एक असेल तर नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार सदर कर्मचाऱ्यावर ठपका ठेवण्याआधी त्यास दोषारोपाचा सामना करण्यास, विरोध करण्यास, स्पष्टीकरण देण्यास वाजवी संधी मिळणे गरजेचे आहे. चौकशी अधिकाऱ्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीने, सदर कर्मचाऱ्यास (दोषारोपास) उत्तर देण्याची संधी न देता नोंदविलेल्या निष्कर्षांचा विचार करण्यासाठी न्यायाच्या सिद्धांताचा अभाव आणि कर्मचाऱ्यास वाजवी संधी देणे

नाकारणे, असा त्याचा अर्थ होय. चौकशी प्रक्रियेमध्ये नोंदविलेल्या पुराव्यांच्या आधारे शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांनी त्यांच्या स्वतःच्या निष्कर्षाप्रत येणे अभिप्रेत आहे हे जरी खरे असले तरी, ही बाब सुद्धा तितकीच खरी आहे की, चौकशी अधिकाऱ्यांनी नोंदवलेले निष्कर्ष व अभिलेखावरील पुरावे या दोन्ही बाबी शिस्तभंगविषयक प्राधिकारी विचारात घेतात. या परिस्थितीमध्ये चौकशी अधिकाऱ्याने नोंदवलेले निष्कर्ष शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांचेसमोर महत्त्वाची माहिती प्रस्थापित करतात जिचा त्यांच्या निष्कर्षावर परिणाम होऊ शकतो. जर चौकशी अधिकारी यांना केवळ पुरावा नोंदवून सदर पुरावा शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांच्याकडे अग्रेषित करणे एवढेच काम करायचे असेल तर, अपचारी कर्मचाऱ्यास ज्ञात नसलेली कोणतीही अतिरिक्त माहिती, शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांचेसमोर प्रस्थापित होणार नाही. परंतु, वर नमूद केल्यानुसार, जेव्हा चौकशी अधिकारी सदर प्रक्रियेमध्ये पुढे जाऊन त्यांचे निष्कर्ष जे अभिलेखावरील पुराव्यांवर आधारित असतील किंवा

नसतील किंवा त्याच्याविरुद्ध असतील किंवा त्याबाबती
 अनभिज्ञ असतील असे नोंदवितात त्यावेळी सदर निष्कर्ष हे
 सदर कर्मचाऱ्यास ज्ञात नसलेली अशी अतिरिक्त माहिती
 असते. परंतु, ती माहिती शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांनी
 त्यांच्या निष्कर्षाप्रत येतांना विचारात घेतलेली असते. वाजवी
 संधी तसेच नैसर्गिक न्यायतत्त्वे यांसाठी, शिस्तभंगविषयक
 प्राधिकारी यांनी त्यांच्या स्वतःच्या निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी
 अपचारी कर्मचाऱ्यास, चौकशी अधिकारी यांनी नोंदविलेल्या
 निष्कर्षाबाबत उत्तर देण्याची संधी मिळणे आवश्यक आहे
 आणि त्यानंतरच, शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांनी पुरावा,
 चौकशी अधिकारी यांनी सादर केलेला अहवाल आणि
 त्याविरुद्ध कर्मचाऱ्याने सादर केलेले निवेदन, या बाबी
 विचारात घेणे आवश्यक आहे.

(यावर भर दिला)

उघड न केल्याने पूर्वग्रह निर्माण झाला हे निर्धारित
 करण्यासाठी, या न्यायालयाने असे गृहीत धरले की, अहवाल हा व्यथित
 व्यक्तीला सादर करणे आवश्यक आहे आणि त्याचा केसमध्ये त्याच्या

हिताला बाधा निर्माण झाली आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी हि, कर्मचा-
याच्या खांद्यावर असली पाहिजे - न उघड केल्यामुळे - एकतर परिणाम
किंवा शिक्षा :

"३०. [v]] पुढे या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे की, जेव्हा चौकशी
अधिकाऱ्याचा अहवाल कर्मचार्याला दिला जात नाही तेव्हा
शिक्षेच्या आदेशावर त्याचा काय परिणाम होतो आणि अशा
प्रकरणांमध्ये त्याला कोणता दिलासा द्यायचा. या प्रश्नाचे उत्तर
मिळालेल्या शिक्षेशी संबंधित असावे. जेव्हा कर्मचार्याला
बडतर्फ केले जाते किंवा सेवेतून काढून टाकले जाते आणि
त्याला अहवाल सादर केला जात नाही म्हणून चौकशी बाजूला
ठेवली जाते, काही प्रकरणांमध्ये, अहवाल सादर न केल्याने
त्याच्या बाबतीत गंभीर पूर्वग्रह होऊ शकतो तर इतर
प्रकरणांमध्ये त्याला झालेल्या अंतिम शिक्षेत काही फरक पडला
नसता. म्हणून सर्व प्रकरणांमध्ये, कर्मचार्यांना थेट पूर्व-
वेतनासह पुनर्नियुक्त करण्याचे आदेश देणे म्हणजे न्यायाचे
नियम हे यांत्रिक विधी मध्ये करण्यासारखे आहेत. वाजवी संधी
आणि नैसर्गिक न्याय तत्त्वे यांचा सिद्धांत कायद्याचा नियम

उचलून धरण्यासाठी आणि व्यक्तीला त्याच्या न्याय्य हक्कांचे समर्थन करण्यास मदत करण्यासाठी विकसित केली गेली आहेत. ते मंत्रोच्चार नाहीत किंवा सर्व आणि विविध प्रसंगी केले जाणारे संस्कार नाहीत. वास्तविक पाहता, अहवाल नाकारल्यामुळे कर्मचाऱ्याच्या हिताला बाधा निर्माण झाली आहे किंवा नाही, याचा विचार प्रत्येक प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थितीनुसार करण्यात यावा. जेथे अहवाल दिल्यानंतरही, कोणताही वेगळा परिणाम झाला नसता, म्हणून कर्मचाऱ्याला पुन्हा ड्युटी सुरू करण्याची परवानगी देणे आणि परिणामी सर्व फायदे मिळणे हा न्यायाचा विपर्यास आहे. हे अप्रामाणिक आणि दोषी व्यक्तित्ताचा सन्मान करण्यासारखे आहे आणि अशा प्रकारे न्यायाची संकल्पना अतार्किक आणि त्रासदायक मर्यादेपर्यंत नेण्यासारखे आहे. हे "नैसर्गिक न्यायाचा अनैसर्गिक विस्तार" आहे "जे स्वतःच न्यायविरोधी आहे.

३१. म्हणून, सर्व प्रकरणांमध्ये, जेथे चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल शिस्तभंगाच्या कार्यवाहीमध्ये अपचारी कर्मचाऱ्याला सादर

केला जात नाही, तेथे, जर व्यथित कर्मचाऱ्याने अहवालाची प्रत न्यायालय / न्यायाधिकरणाकडे येण्यापूर्वी मिळविली नसेल तर ती न्यायालय आणि न्यायाधिकरणाने मिळवून द्यायला हवी आणि कर्मचाऱ्याला त्याच्या किंवा तिच्या केसमध्ये अहवाल सादर न केल्यामुळे कश्याप्रकारे पूर्वग्रह झाला आहे हे दाखवण्याची संधी द्यावी. जर पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर, जर न्यायालय/ न्यायाधिकरण या निष्कर्षावर पोहोचले की, अहवाल न पुरवल्यामुळे अंतिम निष्कर्ष आणि दिलेल्या शिक्षेत काही फरक पडला नसता, तर न्यायालय/ न्यायाधिकरणाने शिक्षेच्या आदेशात हस्तक्षेप करू नये. अहवाल सादर केला गेला नाही या कारणास्तव न्यायालय/ न्यायाधिकरणाने शिक्षेचा आदेश यांत्रिक रित्या बाजूला ठेवू नये जसे ते आता खेदजनकपणे केले जात आहे.

(यावर भर देण्यात आला आहे)

३६. स्टेट बँक ऑफ पटियाला विरुद्ध एस.के. शर्मा²⁴ मध्ये , या न्यायालयाने नमूद केले की, जर सार्वजनिक हित जपण्याच्या कारणास्तव नैसर्गिक न्यायाच्या नियमांच्या रचनेचे उल्लंघन केले गेले तर, जोपर्यंत अपचारीला बाधा निर्माण होत

नाही तोपर्यंत संपूर्ण कार्यवाही रद्द होत नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे संपूर्ण पालन न करणे याबाबत जिथे कोणतीही माहिती उघड केली गेली नव्हती आणि अपुऱ्या वाच्यतेचा युक्तिवाद यात फरक केला गेला होता. असे गृहीत धरले की, जेव्हा नंतरचा युक्तिवाद केला जातो, तेव्हा न्यायालयाने हे निर्धारित करणे आवश्यक आहे की, अपुऱ्या उघड करण्यामुळे मुळे पूर्वग्रहनिर्माण झाला आहे.

या न्यायालयाने निरीक्षण केले:

"२८. वर उल्लेख केलेले निर्णय एक गोष्ट स्पष्ट करतात, उदा., नैसर्गिक न्यायाची तत्त्वे कोणत्याही कठोर आणि वेगवान सूत्रात कमी केले जाऊ शकत नाहीत. रसेल वि. ड्यूक ऑफ नॉरफोक [(१९४९) १ ऑल इ आर १०९ : ६५ टी एल आर २२५] मध्ये म्हटल्याप्रमाणे, १९४९ च्या फार पूर्वी , ही तत्त्वे सरळ सरळ वापरली जाऊ शकत नव्हती त्यांचे लागू होणे प्रत्येक केसचे संदर्भ आणि परिस्थिती यावर अवलंबून असते. (मोहिंदर सिंग गिल वि. मुख्य निवडणूक आयुक्त [(१९७८) १ एस सी सी ४०५ : (१९७८) २ एस सी आर २७२ पहा]) उद्देश हा आहे कि, ज्या व्यक्तीच्या हक्कांवर परिणाम होणार आहे अशा व्यक्तीची निष्पक्ष सुनावणी, निष्पक्ष व्यवहार सुनिश्चित करणे . (

ए.के. रॉय वि. युनियन ऑफ इंडिया [(१९८२) १ एस सी सी २७१ : १९८२ एस सी सी (फौ.) १५२] आणि स्वदेशी कॉटन मिल्स वि. युनियन ऑफ इंडिया [(१९८१) १ एस सी सी ६६४ पहा].) ए. के. क्रैपाक वि. युनियन ऑफ इंडिया [(१९६९) २ एस सी सी २६२] मध्ये या न्यायालयाने निदर्शनास आणल्याप्रमाणे , अर्ध-न्यायिक कार्य आणि प्रशासकीय कार्य (पक्षकाराच्या अधिकारांवर परिणाम करणारे) यांच्यातील विभाजन रेषा खूपच पातळ आणि जवळजवळ पुसट झाली आहे - या वस्तुस्थितीवर हाऊस ऑफ लॉर्ड्स इन कौन्सिल ऑफ सिव्हिल सर्व्हिस युनियन्स . वि. मंत्री, नागरी सेवा [(१९८४) ३ ऑल इ आर ९३५ : (१९८४) ३ डब्लू एल आर ११७४ : १९८५ ए सी ३७४, एच एल] यामध्ये देखील यावर भर दिला आहे जिथे नैसर्गिक न्याय आणि निष्पक्ष सुनावणीची तत्त्वे समानार्थी मानली गेली होती. कोणतीही केस असो, न्याय्य सुनावणीच्या दृष्टिकोनातून — पूर्वग्रहाची चाचणी लागू करणे, असे म्हणता येईल की — प्रत्येक आणि कोणतीही तक्रार, ज्यामध्ये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही पक्षकारांची सुनावणी झाली पाहिजे या नियमाचे उल्लंघन झाले आहे, त्याची तपासणी व्हायला हवी. खरंच, अशा परिस्थिती असू शकतात

जेथे, पूर्वसूचना/सुनावणी या आवश्यक गोष्टींचे पालन केल्याने त्याच कार्यवाहीत अपयश येऊ शकते - ज्यामुळे सार्वजनिक हिताला गंभीर बाधा निर्माण होऊ शकते. या कारणास्तव काही प्रकरणांमध्ये, नैसर्गिक न्यायाचे पुरेसे पालन म्हणून, निर्णयोत्तर सुनावणीचा नियम विकसित झाला, उदा.लिबर्टी ऑइल मिल्स वि. युनियन ऑफ इंडिया [(१९८४) ३ एस सी सी ४६५]. सार्वजनिक हित किंवा राज्याच्या सुरक्षेचे हित किंवा इतर तत्सम विचार अशी प्रकरणे देखील असू शकतात ज्यामध्ये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही पक्षकारांची सुनावणी झाली पाहिजे हा नियम पूर्णपणे पाळणे अयोग्य ठरू शकते [जसे की, अनुच्छेद ३११ (२) च्या खंड (ब) आणि (क) च्या तरतुदींद्वारे अवलोकन केलेल्या परिस्थितींच्या बाबतीत किंवा विशिष्ट कारवाई केली जात आहे अशा गोष्टी उघड करणे. खरंच अशा अनेक भिन्न परिस्थिती असू शकतात ज्याचा अंदाज लावणे कोणालाही शक्य नाही. आमच्या मतानुसार, निर्णय झालेल्या प्रकरणांमधून उद्धवणारी तत्त्वे पुढील अटीनुसार शिस्तभंगाच्या आदेश आणि चौकशीच्या संदर्भात सांगितली जाऊ शकतात: जसे की, नैसर्गिक न्याय तत्त्वाचे उल्लंघन, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही पक्षकारांची सुनावणी

झाली पाहिजे आणि या तत्त्वाच्या रचनेचे उल्लंघन यामध्ये भेद करणे आवश्यक आहे . दुस-या शब्दात, "नोटिस नाही"/"सुनावणी नाही" आणि "पुरेशी सुनावणी नाही" किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे तर, "संधी नाही" आणि "पुरेशी संधी नाही" यामध्ये फरक आहे. उदाहरण देऊन स्पष्ट करण्यासाठी - एक केस घ्या - जसे की, (रिज वि. बाल्डविन [१९६४ एसी ४० : (१९६३) २ ऑल ई आर ६६ : (१९६३) २ डब्लू एल आर ९३५]) ज्यामध्ये एका व्यक्तीला त्याला पूर्णपणे एकूण न घेता नोकरीवरून बडतर्फ केले आहे. ही जी केस आहे ती पहिल्या वर्गात येणारी असेल आणि बडतर्फ आदेश अग्राह्य - किंवा जर एखाद्याने ते उक्ती वापरणे पसंत केले तर, निरर्थक ठरेल (कॅल्विन वि. कार [१९८० एसी ५७४ : (१९७९) २ ऑल ई आर ४४० : (१९७९)) २ डब्लू एल आर ७५५, पी सी). परंतु, असे म्हणा की, जेथे व्यक्तीला चौकशी अधिकाऱ्याच्या अहवालाची प्रत न देता (व्यवस्थापकीय संचालक, ईसीआयएल वि. बी. करुणाकर [(१९९३) ४ एस सी सी ७२७ : १९९३ एस सी सी (एल आणि एस) ११८४ : (१९९३) २५ ए टी सी ७०४]) किंवा त्याला साक्षीदाराची उलटतपासणी करण्याची योग्य संधी न देता (के एल त्रिपाठी

[(१९८४) १ एस सी सी ४३ : १९८४) (एल आणि एस) ६२])

सेवेतून बडतर्फ केले जाते, ही जी केस आहे ती नंतरच्या वर्गात येणारी

असेल — उक्त नैसर्गिक न्यायाच्या नियमाच्या रचनेचे उल्लंघन —

अशा परिस्थितीत, आदेशाची ग्राह्यता पूर्वग्रहाच्या निकषावर तपासली

जाणे आवश्यक आहे, म्हणजे, जिथे , एकूणच, संबंधित व्यक्तीने

न्याय्य सुनावणी घेतली किंवा घेतली नाही. वरील निर्णयांच्या

पार्श्वभूमीवर असे म्हणणे योग्य ठरणार नाही की, नैसर्गिक न्यायाच्या

रचनेचे किंवा अशी रचना सामाविष्ट असलेल्या नियमाचे कोणत्याही

आणि प्रत्येक उल्लंघनासाठी, दिलेला आदेश पूर्णपणे निरर्थक आहे

आणि पुढील चौकशीशिवाय रद्दबादल केला पाहिजे. आमच्या मते,

बी. करुणाकर [(१९९३) ४ एस सी सी ७२७ : १९९३ एस सी सी (

एल आणि एस) ११८४ : (१९९३) २५ ए टी सी ७०४]) यामध्ये

अवलंबलेला दृष्टीकोन आणि चाचणी ही, सर्व प्रकरणे ज्यामध्ये, अशी

तक्रार नाही की, (नोटीस नाही, संधी नाही आणि सुनावणी नाही)

सुनावणी झाली नाही परंतु एखाद्याला योग्य सुनावणी (म्हणजे, पुरेशी

किंवा पूर्ण सुनावणी) परवडत नाही किंवा चौकशीचे नियमन करणाऱ्या

या प्रक्रियात्मक नियमाचे किंवा आवश्यकतेचे उल्लंघन, त्यांचे नियमन

केले पाहिजे ; वरीलप्रमाणे पूर्वग्रहाच्या निकषावर तक्रारीची तपासणी केली पाहिजे .

(यावर भर देण्यात आला आहे)

३७ उत्तर प्रदेश राज्य वि. रमेश चंद्र मांगलिक²⁵ मध्ये , असे गृहीत धरण्यात आले होते की, उघड करण्याचे कर्तव्य केवळ महत्वाचे आणि संबंधित कागदपत्र ज्यावर आरोपांच्या समर्थनार्थ भिस्त ठेवली असेल या पुरती च मर्यादित आहे. अशा परिस्थितीत, इतर अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक फाइल अपचारी अधिकाऱ्याला पुरवण्यात आल्या नव्हत्या. चौकशी अधिका-याने अशा कागदपत्रांवर भिस्त ठेवली नसल्याचे नमूद करण्यात आले होते. दाबून ठेवलेल्या कागदपत्रांची समर्पकता अपचारी अधिकारी सिद्ध करू शकले नाहीत. या न्यायालयाने निरीक्षण केले:

"११. अपीलकर्त्याच्या विद्वान वकिलांनी पुढे असे सादर केले आहे की, उत्तरवादीने विशिष्ट दस्तऐवज, ज्यांच्या प्रती पुरविल्या गेल्या नाहीत असे म्हटले जाते त्या दर्शविल्या नाहीत, इतकच

नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशातही त्यांची समर्पकता निदर्शनास आणलेली नाही. असे म्हणणे आहे की, अपचारी व्यक्तींनीही विशिष्ट दस्तऐवज कश्याप्रकारे चौकशीशी संबंधित होता आणि दस्तऐवजाची प्रत न दिल्याने त्याला कोणती बाधा निर्माण झाली होती हे सुद्धा दाखवायला हवे. या युक्तीवादाच्या समर्थनार्थ, चंद्रमा तिवारी वि. युनियन ऑफ इंडियामध्ये नोंदवलेल्या एका प्रकरणावर विश्वास ठेवला गेला आहे. [१९८७ एस सी सी ५१८ उपरोल्लेखित : १९८८ एस सी सी (एल आणि एस) २२६ : (१९८७) ५ ए टी सी ३६९]. या प्रकरणात असे निरीक्षण नोंदविण्यात आले होते की, कागदपत्रांच्या प्रती पुरवण्याचे दायित्व हे केवळ महत्वाची आणि संबंधित कागदपत्रे ज्यावर आरोपांच्या पुष्ट्यर्थ भिस्त ठेवली आहे तेवढ्यापुरतेच मर्यादित आहे. पुढे असे असे निरीक्षण नोंदविण्यात आले होते की, जर एखादा दस्तऐवज जरी आरोपांच्या मेमोमध्ये नमुद केलेला असूनही, त्याचा आरोपांवर कोणताही परिणाम होत नसेल किंवा त्यावर भिस्त ठेवलेली नाही किंवा कोणत्याही साक्षीदाराच्या उलटतपासणीसाठी आवश्यक नसेल तर अशा

प्रकारचे दस्तऐवज न पुरवल्यामुळे केल्यास अपचारी व्यक्तीला कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही. अशा परिस्थितीत चौकशीला रद्द करता येणार नाही. टी .एन राज्य वि. थिरू के. वी पेरुमल [(१९९६) ५ एस सी सी ४७४ : १९९६ एस सी सी (एल आणि एस) १२८०] या अपीलकर्त्याने भिस्त ठेवलेल्या केस मध्ये , असे गृहीत धरले आहे की, अपचारी व्यक्तीने ज्या दस्तऐवजाची प्रत त्याला पुरवली जावी असा आग्रह धरला आहे त्याची समर्पकता दाखवायला हवी. दस्तऐवजाचा न पुरवल्यामुळे निर्माण झालेली बाधा ही पाहणी लागेल. अपीलकर्त्याच्या विद्वान वकिलांनी भिस्त ठेवलेले आणखी एक प्रकरण, उ. प्र. राज्य वि. हरेंद्र अरोरा [(२००१) ६ एस सी सी ३९२ : २००१ एस सी सी (एल आणि एस) ९५९] यामध्ये असे गृहीत धरले आहे की, अपचारी व्यक्तीने जेथे शिक्षेच्या आदेशाला आव्हान दिलेले आहे तेथे, दस्तऐवजाची प्रत न पुरवल्यामुळे बाधा निर्माण झालेली आहे हे दाखवले पाहिजे.

(यावर भर देण्यात आला आहे)

३८. कोठारी फिलामेंड वि. सीमाशुल्क आयुक्त²⁶, यामध्ये या न्यायालयाने असे गृहीत धरले आहे की, सीमाशुल्क आयुक्त आपल्या अर्ध-न्यायिक अधिकारांचा वापर करून केवळ प्राधिकरणांना माहिती असलेल्या गोष्टींच्या आधारावर आदेश देऊ शकत नाहीत. या न्यायालयाने गृहीत धरले आहे की :

“ १४. कायद्यांतर्गत वैधानिक प्राधिकरण अर्ध-न्यायिक कार्य करतात. आक्षेपित आदेशाच्या कारणास्तव, जर आयातकर्ता हा कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला तर मालमत्तेची जप्ती केली जाऊ शकते, विमोचन दंड आणि वैयक्तिक दंड आकारला जाऊ शकतो. ज्यावेळी कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष समोर येतो, त्यावेळी चांगले किंवा वाईट न्याय स्वरूपाचे परिणाम होतील अशा अनेक कृती केल्या जाऊ शकतात ज्यामुळेच नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक होते.

१५. कायदा हा नैसर्गिक न्यायाची तत्त्वे लागू करण्यास मनाई करत नाही. सीमाशुल्क आयुक्त हे एकतर ज्याच्या प्रती पुरविल्या

26 (२००९) २ एस एस सी १९२

गेल्या नव्हत्या किंवा त्याची तपासणी केली गेली नव्हती अशा केवळ त्यांना माहीत असलेल्या बाबींच्या आधारे आदेश पारित करू शकले नसते. अशाप्रकारे त्यांना परदेशातील चौकशी अहवालाच्या संदर्भात निर्देश देता आले नसते. ज्या व्यक्तीवर चुकीची घोषणा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे त्याला कोणत्या आधारावर दंड आकारला जाईल हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्याच्याकडे आरोपांचे उत्तर असेल किंवा नसेल. परंतु यात कोणतीही शंका नाही की, कायद्याने त्याला योग्य सुनावणीचा अधिकार आहे ज्यामध्ये कागदपत्रे पुरवली जावीत याचा समावेश असेल. कागदपत्रांमधील मजकूर जाणून घेतल्या वरच तो प्रभावी उत्तर देऊ शकतो

३९. वरील निर्णयावरून खालीलप्रमाणे तत्वे उदयास आली आहेत :-

- (i) अभिनिर्णयाच्या टप्प्यावर ज्या बाबींवर भिस्त ठेवली आहे त्या उघड करणे हे अर्ध-न्यायिक प्राधिकरणाचे कर्तव्य आहे ; आणि
- (ii) प्राधिकरणाचे स्वतःचेच कथन की, ते काही गोष्टींवर अवलंबून राहिले नाहीत हे, त्यांना त्यांच्या, जर संबंधित असल्यास आणि प्राधिकरणाने केलेल्या कारवाईशी त्याचा संबंध असल्यास अशा गोष्टी

उघड करण्याच्या जबाबदारीतून मुक्त करू शकत नाही. सर्व वाजवी संभाव्यतेत, अशा गोष्टींचा प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयावर प्रभाव पडला असता.

अशा प्रकारे, वास्तविक चाचणी ही आहे कि, जी गोष्ट उघड करणे आवश्यक आहेत ती अभिनिर्णयासाठी समर्पक आहे की नाही. तसे असल्यास, नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचा योग्य खुलासा होणे आवश्यक आहे.

४०. चौकशी अहवालात अशा बाबी निर्माण करतात की, त्याचा विचार करून नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही, याबद्दल मंडळाचे समाधान होते. जर नियमांचे उल्लंघन झाले आहे याबद्दल बोर्ड समाधानी असल्यास, सुनावणीची वाजवी संधी दिल्यानंतर, मंडळाला विनियम ११ आणि १२ नुसार कारवाई करण्याचा अधिकार आहे. पहिल्या उत्तरवादीने, अहवालावर विसंबून न राहिल्याचे उच्च न्यायालयासमोर न आल्याने असा दावा करणे पुरेसे ठरणार नाही. प्राधिकरणाचे स्वतःचेच कथन की, ते काही गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव पडला नव्हता हे पुरेसे ठरणार नाही. जर ती गोष्ट संबंधित असल्यास आणि ज्या टप्प्यावर एखाद्या प्राधिकरणाकडून समाधान प्राप्त होते त्या टप्प्याशी त्याचा संबंध आहे तर, अशा गोष्टी अभिनिर्णयासाठी महत्वाच्या मानल्या जातील. मंडळाच्या

लेखी म्हणण्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, विनियम १० अंतर्गत अंमलबजावणीची कार्यवाही सुरू करण्यासाठी काही प्रथमदर्शनी कारणे आहेत की नाही हे ठरवण्यासाठी तपासणी अहवालातील निष्कर्ष प्राधिकरणासाठी महत्त्वाचे आहेत. सादर निवेदनामधील संबंधित उतारा खाली पुन्हा सादर केला आहे : -

“ असे सादर करण्यात आले आहे की, ‘ पी एफ यू टी पी ’ विनियमाच्या विनियम ९ नुसार, तपास पूर्ण केल्यानंतर तपास प्राधिकरणाने नियुक्ती अधिकाऱ्याला अहवाल सादर करणे आवश्यक आहे. तथापि, तरतुदीमध्ये ‘नोटीसीस’ अहवाल सादर करणे आवश्यक नाही. पुढे असे सादर केले आहे की, तपास अहवाल हा केवळ कागदपत्रांची परिणती आहे ज्यावर, तपास अधिकाऱ्यांनी भिस्त ठेवली आहे /तपास करताना आढळून आले आहेत आणि हा स्वतःच पुरावा नाही. अंमलबजावणीची कार्यवाही सुरू करण्यासाठी प्रथमदर्शनी कारणे आहेत की नाही हे ठरवण्यासाठी जे तपासाचे आदेश देते, त्या प्राधिकरणासाठी असा अहवाल आवश्यक आहे.

त्यामुळे, प्राधिकरणाने स्वतःचे मत बनविण्यापूर्वी, एकतर ते स्वतः तपास करेल किंवा त्याच्या अधीनस्थांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश देईल. प्राधिकरणाला तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतरच, कारवाईची मागणी करायची की नाही याचा निर्णय तो घेऊ शकेल. त्यामुळे, तपास अहवाल हे प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आणि संस्थेविरुद्ध कोणतीही अंमलबजावणी कारवाई ठरवू शकणारे अधिकारी यांच्यातील आंतर-विभागीय संप्रेषणाचे स्वरूप आहे. चौकशीचा अहवाल प्राधिकरणाला प्राप्त झाल्यानंतरच कारवाईची मागणी करायची की नाही याचा निर्णय तो घेऊ शकेल. त्यामुळे, तपास अहवाल हा, प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आणि अस्तित्वाविरुद्ध कोणतीही अंमलबजावणी कारवाई ठरवू शकणारे प्राधिकरण यांच्यातील आंतर-विभागीय संवादाच्या स्वरूपात आहे. चौकशीचा अहवाल प्राधिकरणाला प्राप्त झाल्यानंतरच कारवाईची मागणी करायची की नाही याचा निर्णय तो घेऊ शकेल. त्यामुळे, तपास अहवाल हे प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आणि संस्थेविरुद्ध कोणतीही

अंमलबजावणी कारवाई ठरवू शकणारे अधिकारी यांच्यातील

आंतर-विभागीय संप्रेषणाचे स्वरूप आहे.

.....

नोटिसीच्या विरुद्ध तपास अहवालात नोंदवलेले निष्कर्ष एस सी एन मध्ये बाहेर आणले जातात आणि एस सी एन जारी करताना सेबीने भिस्त ठेवलेल्या सर्व कागदपत्रांच्या प्रती नेहमी संबंधितांना वाटल्या जातात. आताचे प्रकरणही त्याला अपवाद नाही. ”

(यावर भर देण्यात आला आहे)

४१. वरील उतारे असे सूचित करतात की, तपासणी अहवालातील निष्कर्ष हे मंडळासाठी, नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही याबद्दल समाधान मिळविण्याच्या दृष्टीने संबंधित आहेत. जसे की, कृष्ण चंद्र टंडन (उपरोल्लेखित) या केसमध्ये गृहीत धरल्याप्रमाणे, अहवाल हा आंतर-विभागीय संवाद आहे असे मानले तरीही, अभिकथित उल्लंघन झाले आहे हे निश्चित करण्यासाठी, अंमलबजावणी प्राधिकरणाच्या समाधानासाठी जर असा अहवाल संबंधित असेल तर तो अहवाल उघड करणे हि जबाबदारी आहे.

४२. या न्यायालयाच्या चार-न्यायाधीशांच्या खंडपीठाने, **खुदीराम दास** (उपरोल्लेखित) मध्ये, ' समर्पकता ' च्या प्रमाणासाठी दोन- पदर असलेली चाचणी निर्धारित केली आहे ; पहिली म्हणजे, बाबींचा आदेशाशी संबंध असणे आवश्यक आहे आणि दुसरी म्हणजे, बाबींचा प्राधिकरणाच्या निर्णयावर परिणाम झाला असावा. या न्यायालयाच्या घटना खंडपीठाने, **करुणाकर** (उपरोल्लेखित)मध्ये असे गृहीत धरले की, संबंधित माहिती उघड न करणे हे शिक्षेच्या आदेश रद्द करण्यासाठी पुरेसे नाही. असे गृहीत धरले होते की, शिक्षेचा आदेश रद्द करण्यासाठी, व्यथित व्यक्तीला हे सिद्ध करता आले पाहिजे की, उघड न केल्यामुळे त्याच्या हिताला बाधा निर्माण झाली आहे. त्याने हिताला बाधा निर्माण झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी, हे सिद्ध केले पाहिजे की गोष्टी त्याच्यासमोर उघड केल्या असत्या तर परिणाम किंवा शिक्षा वेगळी झाली असती. उघड करण्याचा मर्यादेची चाचणी आणि न- उघड करण्याचे सुसंगत उपाय हे प्रकटीकरण साध्य करू इच्छित असलेल्या उद्दिष्टावर अवलंबून आहे. त्यामुळे, उघड न केल्याने निर्णयाच्या विश्वासाहतेवर होणारा परिणाम हा, कार्यवाहीच्या एकूण निष्पक्षतेच्या तुलनेत सुद्धा निश्चित केला पाहिजे. न्यायालयाने, निकालाची आणि शिक्षेची विश्वासाहता निर्धारित करताना, परिणामपूरक हेतूसाठी उघड न केलेली परंतु जिचा निकालावर परिणाम झाला असेल, अश्या माहितीच्या संभाव्य वापराचा

विचार करणे देखील आवश्यक आहे.

४३. **नटवर सिंग** (उपरोल्लेखित) या केसमध्ये, असे गृहीत धरले आहे की, कार्यवाहीच्या विषयाशी संबंधित गोष्टी उघड करणे जोपर्यंत कायद्याची योजना याच्या विरुद्ध सुचवीत नाही तोपर्यंत आवश्यक आहे. अशा गोष्टी उघड न करणे हे प्रथमदर्शनी मनमानी आहे. अशा सर्वसाधारण नियमापासूनचे विचलन हे कार्यवाहीच्या टप्प्यावर आधारावर केले गेले आहे. असे गृहीत धरण्यात आले होते की, चौकशी सुरू करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या हेतूने असेल तर त्यावर विसंबून असलेल्या गोष्टी उघड करणे पुरेसे आहे. परंतु, आताच्या केसमध्ये, विनियम ९ अंतर्गत, तपास अधिकाऱ्याचा अहवाल हा विनियम ११ आणि १२ मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार कृती करण्यासाठी, विनियम १० अन्वये समाधान मिळवताना मंडळाने लक्षात घेतलेल्या परिस्थितीच्या गणनेत प्रवेश करतो , तपास अहवाल हा केवळ अंतर्गत दस्तऐवज आहे जो उघड करणे आवश्यक नाही, असे ठामपणे म्हणणे हे विनियमाच्या विरुद्ध ठरेल. कोणत्याही परिस्थितीत, विनियम १० ची भाषा हे स्पष्ट करते की, मंडळ हे, विनियम ९ अंतर्गत तयार केलेल्या तपास अहवालाचा विचार करून विनियमाच्या उल्लंघनाबाबत एक मत बनवते. म्हणूनच तपास अहवाल हा नोटीसीस

योग्यरितीने उघड करावा लागेल. तथापि, उघड करण्याचा हक्क हा परिपूर्ण नाही. तपास अहवाल उघड न करणे हे नियमातील कोणत्याही अपवादाने संरक्षित आहे की नाही हे, निर्धारित करणे आवश्यक आहे.

क. ३. माहिती उघड करण्याच्या कर्तव्याला अपवाद.

४४. उत्तरवादींचे म्हणणे असे आहे की, विनियम ९ अन्वये सादर केलेल्या तपास अहवालात, "वाणिज्यिक आणि व्यावसायिक हितसंबंध, धोरणात्मक माहिती असलेले कागदपत्र, गुंतवणुकीचे संयुक्तिक, वाणिज्यिक माहिती आणि संबंधित घटकांचे/ व्यक्तींचे व्यावसायिक व्यवहार," जे इतर घटकांच्या गोपनीयतेवर आणि स्पर्धात्मक स्थितीवर परिणाम करतात, त्या संदर्भातील माहितीचा देखील समावेश असल्यामुळे, ती उघड करण्यात येऊ नये. या युक्तिवादाला पुष्टी देताना, उत्तरवादीने माहितीचा अधिकार अधिनियमातील उपकलम (१) मधील खंड (डी), (ई) आणि (एच) चा संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, माहिती उघड करण्यामध्ये व्यापक जनहित असल्याशिवाय, वाणिज्यिक आत्मविश्वासावर परिणाम करणारी किंवा त्रयस्थ पक्षकाराच्या स्पर्धात्मक स्थितीला हानी पोहोचविणारी किंवा तपास प्रक्रियेत अडथळा आणणारी माहिती उघड करण्याचे कर्तव्य असू नये. माहितीचा

अधिकार अधिनियम पारदर्शकता आणि दायित्व सुनिश्चित करताना, त्रयस्थ पक्षकार व्यक्ती, ज्यांची माहिती उघड केली जाऊ शकते, त्यांचा हितसंबंध आणि सार्वजनिक हित याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. माहितीचा अधिकार अधिनियम हा प्रशासनात पारदर्शकता आणण्याच्या संसदीय हेतूचे प्रतिबिंब आहे, जे माहितीच्या प्रकटीकरणासाठी संयुक्तिक आहे. परंतु हे काही विशिष्ट अपवादांच्या अधीन आहे.

४५. आम्ही संवेदनशील माहितीच्या विस्तृत श्रेणीबद्दल दुर्लक्ष करू शकत नाही की, विनियम ९ अन्वये सादर केलेल्या तपास अहवालात, आर्थिक व्यवहार आणि रोखे बाजारांमधील इतर घटकांवरील माहिती जी त्रयस्थ पक्षकाराच्या अधिकारांवर परिणाम करू शकते त्याचा समावेश असू शकतो. अहवालात बाजारासंबंधी संवेदनशील माहिती असू शकते, जी गुंतवणूकदारांचे हित आणि रोखे बाजाराच्या स्थिरतेवर परिणाम करू शकते. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करण्याची आवश्यकता ही, म्हणून असंबंधित बाबींवर किंवा त्रयस्थ पक्षकारांच्या व्यवहारांच्या संबंधातील प्रकरणांवर फिरणारे प्रकटीकरण करण्याच्या अधिकाराचा समावेश करण्यासाठी, वाचली जाऊ शकत नाही. तपासी प्राधिकरण रोखे बाजाराच्या सुव्यवस्थित कामकाजाबाबत संवेदनशील स्वरूपाची माहिती मिळवू शकतात. नोटीसधारकाचा माहिती उघड करण्याचा

अधिकार हा इतर कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे अधिकार, ज्यावर परिणाम होऊ शकतो, ते राखण्याचे गरजेची समतोल असावा.

४६. **नटवर सिंग** (उपरोल्लेखित) प्रकरणामध्ये, या न्यायालयाने असे निरीक्षण केले आहे की, पुरावासंबंधित माहिती उघड करण्याच्या सामान्य नियमाला अपवाद आहेत. या न्यायालयाने असे मानले आहे की, माहिती उघड करण्यामुळे जर इतरांना हानी पोहोचत असेल, सार्वजनिक आरोग्यास हानी पोहोचत असेल किंवा गोपनीयतेचा भंग होतं असेल तर, असे अपवाद लागू होतात. माहिती उघड करण्याचा उद्देश ओळखताना, आम्ही मानले आहे की, माहिती उघड करण्याच्या अधिकाराचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे संस्थांची पारदर्शकता सुरक्षित करणे. माहिती उघड करण्याचा अधिकार हा त्रयस्थ पक्षकारांच्या अधिकारांचे दाव्यांच्या तुलनेत, सार्वजनिक हिताचा आणि न्याय्य निर्णयाचा मुद्दा म्हणून मांडला जाऊ शकत नाही. अशा दुहेरी निर्मितीमुळे, माहिती उघड करण्याचा उद्देश कमी आणि मर्यादित होतो. उत्तरवादीने प्रथमदर्शनी हे प्रस्थापित केले पाहिजे की, अहवाल उघड करण्यामुळे त्रयस्थ पक्षकारांच्या अधिकारांवर परिणाम होईल. त्यानंतर अपीलकर्त्यावर हे सिद्ध करण्याची जबाबदारी जाते की, त्याचे प्रकरणाचा योग्य रीतीने बचाव करण्यासाठी माहिती आवश्यक आहे.

४७. ही चाचणी वस्तुस्थितीस लागू केल्यावर, आम्हास असे आढळून आले आहे की, अपीलकर्ता हे सिद्ध करण्यास असमर्थ आहे की, त्याचे प्रकरणाचा बचाव करण्यासाठी संपूर्ण अहवाल उघड करणे त्याच्यासाठी आवश्यक आहे. प्रथम उत्तरवादीने अहवालाचे प्रकटीकरणामुळे त्रयस्थ पक्षकाराच्या अधिकारांचे उल्लंघन होऊ शकते असे प्रथमदर्शनी प्रकरण मांडताना खालील प्रमाणे युक्तिवाद केला.

(i) तपास अहवालांमध्ये, बाजाराच्या अस्थिर स्वरूपाची माहिती असते.

(ii) तपास अहवालात, विविध भागधारकांची वैयक्तिक माहिती देखील असते. माहिती उघड करण्यामुळे, त्रयस्थ पक्षकार व्यक्तींच्या गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन होते; आणि

(iii) त्यात धोरणात्मक माहिती समाविष्ट असते.

४८. वरील माहिती उघड न केल्यामुळे स्वतःचा बचाव करण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल हे सिद्ध करून अपीलकर्त्याने त्याची जबाबदारी पुरेशा प्रमाणात पार पाडली नाही. केवळ चौकशी अहवालाच्या काही भागांमध्ये त्रयस्थ पक्षकारांची माहिती किंवा रोखे बाजारावरील गोपनीय माहितीचा समावेश आहे म्हणून, उत्तरवादीला अहवालातील संबंधित भागांचे प्रकटीकरण रोखण्याचा

अधिकार नाही. प्रथम उत्तरवादी अहवालाचे केवळ ते भाग उघड न करण्याचा दावा करू शकतो, जे भाग त्रयस्थ पक्षकाराची वैयक्तिक आणि रोख बाजाराच्या कामकाजावरील धोरणात्मक माहितीशी संबंधित आहेत.

४९. म्हणून विनियम ९ अन्वये, मंडळाने तपास अहवालातील असे भाग निश्चित करावेत ज्याचा परिणाम ज्या व्यक्तीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि ज्याच्या विरुद्ध कारवाई प्रस्तावित आहे, त्याच्यावर आहे आणि सदर भागांचे प्रकटीकरण करावे. ते त्रयस्थ पक्षकारांच्या गोपनीयतेवर परिणाम करणारी माहिती सुधारू शकते. ते माहितीत सुधारणा करण्यासाठी अखंड स्वेच्छानिर्णयाचा वापर करू शकत नाही. दुसरी बाजू अशी आहे की, अहवालामधील असे भाग उघड करणे आवश्यक आहेत जे अपीलकर्त्याला त्याच्याविरुद्ध प्रस्तावित करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात, त्याच्या प्रकरणाचा बचाव करण्यासाठी आवश्यक आहेत. हे सांगणे आवश्यक नाही की, अहवालातील असे भाग सद्-भावनेने नोटीसधारकास उघड करण्यास तपासी प्राधिकरण कर्तव्यबद्ध आहे. जर तपासी प्राधिकरणाने अपीलकर्त्यावरील पूर्वग्रहापोटी कमीत कमी माहिती उघड करून त्याच्या कर्तव्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर, ते नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन होईल. न्यायालय/ अपीलिय मंचाला, योग्य प्रकरणात तपासा अहवाल

मागवण्याचा आणि तो उघड करण्याचे कर्तव्य प्रभावीपणे पाळले गेले आहे का, ते निश्चित करण्याचा अधिकार दिला जाईल.

५०. अपीलकर्त्याला बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस ही त्याने सेबी अधिनियम, एस सी आर ए आणि पी एफ यु टी पी नियमांमधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे बजावण्यात आली आहे. सदर कारणे दाखवा नोटीस मध्ये विशेषतः तपासादरम्यान उघड झालेल्या गोष्टींचा संदर्भ देण्यात आला आहे आणि पी एफ यू टी पी नियमांच्या तरतुदींचा अपीलकर्त्याविरुद्ध केलेल्या आरोपांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सदर कारणे दाखवा नोटीस मधील परिच्छेद ८ (२) खालील प्रमाणे उद्धृत करण्यात आला आहे.

" (ii) असा आरोप करण्यात आला आहे की, श्री टी. टाकानो, ज्यांच्या कार्यकाळात, वित्तीय वर्ष २०१२ - २०१३ ते वित्तीय वर्ष २०१४ - २०१५ मध्ये, ते रिकोहचे एमडी आणि सीईओ या पदावर असताना, एफ डी एस एल बरोबर व्यवसाय व्यवहार सुरू झाले होते आणि फसवणूक करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांनी रिकोहचे असत्य आर्थिक विवरण प्रकाशित करण्याच्या फसवणुकीच्या कामामध्ये त्यांची असलेली भूमिका लपविण्यात यशस्वी होण्यासाठी, पी ड ब्ल्यू सी ला दिलेल्या आदेशाला जाणून बुजून सहा महिन्यांपर्यंत

प्रतिबंध केला होता ज्याचा परिणाम असा झाला की, कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली आणि त्यामुळे स्क्रिप मध्ये (गुंतवणूक करण्यास) व्यापारी प्रवृत्त झाले. नोटीसधारक क्रमांक २ च्या सदरच्या कृती या सेबी (पी एफ यु टी पी) मधील नियम ३ (बी) , (सी) , (डी), ४ (१) आणि ४ (२) (ई), (एफ), (के) आणि (आर) आणि पूर्वसूची करारातील खंड ४९ (५) सह (४१) (२) (ए) चे उल्लंघन आहे. "

कारणे दाखवा नोटीस ही विशेषतः तपासाच्या अहवालावर अवलंबून असल्यामुळे आणि अपीलकर्त्याने इतर गोष्टींबरोबरच पी एफ यु टी पी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नियम १० च्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अपीलकर्त्याला तपास अहवाल उघड करण्यात यावा असे निर्देश देताना हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की, त्यामुळे अपीलकर्त्याला असंबंधित घटक आणि त्यांच्या व्यवहारासंबंधी संवेदनशील माहिती असलेल्या तपास अहवालाच्या फिरत्या तपासणीची मागणी करण्याची परवानगी मिळणार नाही.

ड. निष्कर्ष

५१. निष्कर्ष खालील प्रमाणे सारांशित केले आहेत.

(i) अपीलकर्त्याला त्याच्याविरुद्ध सुरू केलेल्या कार्यवाहीशी संबंधित माहिती उघड करण्याचा अधिकार आहे. नटवर सिंग (उपरोल्लेखित) प्रकरणामध्ये, कार्यवाहीच्या टप्प्यावर आधारित, संबंधित माहितीच्या प्रकटीकरणाच्या बाबतीतील सामान्य नियमापासून फारकत घेण्यात आली होती. कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचा उद्देश हा चौकशी सुरू करायची की नाही हे ठरविण्यासाठी असेल तर, त्यावर अवलंबून असलेली माहिती उघड करणे पुरेसे आहे. त्याचप्रमाणे कार्यवाहीशी संबंधित असलेली सर्व माहिती निर्णय प्रक्रियेत उघड करणे आवश्यक आहे.

(ii) विनियम १० अन्वये, मंडळ, तपासी प्राधिकरणाने विनियम ९ अन्वये सादर केलेला तपास अहवाल विचारात घेते आणि जर मंडळ आरोपांबाबत समाधानी असेल तर, ते विनियम १० आणि १२ अन्वये दंडात्मक उपाय जारी करू शकते. म्हणून तपास अहवाल हा केवळ अंतर्गत दस्तऐवज नाही. कोणत्याही परिस्थितीत विनियम १० ची भाषा हे स्पष्ट करते की, मंडळ विनियम ९ अन्वये तयार करण्यात आलेल्या तपास

अहवालाचा विचार करून नियमांच्या उल्लंघनाबाबत मत तयार करते.

(iii) माहितीचे प्रकटीकरण, निकालातील त्रुटी कमी करणे, कार्यवाहीच्या निष्पक्षतेचे रक्षण करणे आणि तपास संस्था आणि न्यायिक संस्थांची पारदर्शकता वाढविणे हे तिहेरी उद्देश पूर्ण करते.

(iv) माहिती दडपण्याच्या संस्थात्मक प्रभावावर लक्ष केंद्रित केल्याने, निकालाच्या विरुद्ध प्रक्रियेला प्राधान्य दिले जाते. **करुणाकर** (उपरोल्लेखित) प्रकरणामध्ये, या न्यायालयाच्या घटनापीठाने असे निर्देश दिले आहेत की, पीडित व्यक्ती जर हे सिद्ध करण्यास सक्षम असेल की, परिणाम आणि प्रक्रिया या दोन्हीवर आधारित माहिती उघड न केल्यामुळे त्याच्याशी पूर्वग्रह करण्यात आला आहे तर, माहिती उघड न केल्यामुळे शिक्षेचा आदेश रद्दबातल ठरेल.

(v) माहिती उघड करण्याचा अधिकार हा निरपवाद नाही. माहिती उघड केल्यामुळे, इतर त्रयस्थ पक्षकाराच्या हितसंबंधांवर आणि रोखे बाजाराची स्थिरता आणि सुव्यवस्थित

कामकाजावर परिणाम होईल. उत्तरवादी यांनी प्रथमदर्शनी हे प्रस्थापित केले पाहिजे की, अहवाल उघड केल्यामुळे, त्रयस्थ पक्षकाराच्या अधिकारांवर आणि रोखे बाजाराची स्थिरता आणि सुव्यवस्थित कामकाजावर परिणाम होईल. त्यानंतर अपीलकर्त्यावर हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे की, त्याच्या प्रकरणाचा योग्य रीतीने बचाव करण्यासाठी माहिती आवश्यक आहे; आणि

(vi) जिथे चौकशी अहवालाच्या काही भागांमध्ये त्रयस्थ पक्षकारांची माहिती किंवा रोखे बाजारावरील गोपनीय माहितीचा समावेश असतो तिथे, उत्तरवादी त्या कारणास्तव अहवालाचा कोणताही भाग उघड करण्याविरुद्ध विशेषाधिकार सांगू शकत नाही. उत्तरवादी अहवालाच्या त्या भागांचे प्रकटीकरण रोखू शकतात जे भाग रोखे बाजाराच्या स्थिर आणि सुव्यवस्थित कामकाजावर परिणाम करणाऱ्या, त्रयस्थ पक्षकाराच्या वैयक्तिक आणि धोरणात्मक माहितीशी संबंधित आहेत.

५२. कारणे दाखवा नोटीसमध्ये, अपीलकर्त्याविरुद्ध लावण्यात आलेल्या विशेष आरोपांशी संबंधित अहवालाच्या अशा भागांच्या प्रती उपलब्ध करून देणे हे

मंडळाचे कर्तव्य आहे. तथापि, ते अपीलकर्त्याला त्रयस्थ पक्षकार आणि असंबंधित व्यवहारासंबंधी संवेदनशील माहिती प्राप्त करण्याचा अधिकार देत नाही, जे तपास अहवालाचा भाग बनू शकतात.

५३. सुनावणी दरम्यान, न्यायालयाला या वस्तुस्थितीची माहिती देण्यात आली की, जरी नियुक्त अधिकाऱ्यासमोर सुनावणी घेण्यात आली असली तरी, सध्याच्या कार्यवाहीच्या प्रलंबिततेच्या संदर्भात कोणतेही आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. उपरोक्त प्रमाणे आलेल्या निष्कर्षांचा मान ठेवून, आम्ही असे निर्देश देतो की, अंतिम निर्णयाप्रत येण्यापूर्वी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून अपीलकर्त्याला वर नमूद केल्याप्रमाणे योग्य खुलासा केल्यानंतर, त्याला माहिती उघड करण्याच्या प्रकरणांच्या संदर्भात योग्य ती सुनावणी घेण्याची संधी देण्यात यावी .

५४. या निकालाच्या संदर्भातील प्रकटीकरण अपीलकर्त्याला या निकालाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत कळविण्यात यावे आणि अपीलकर्त्याला त्यास प्रतिसाद देण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात यावा.

संबंधित प्रभारी चौकशी अधिकारी यांनी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी वैयक्तिक सुनावणीसाठी तारीख निश्चित करावी. वर नमूद कारणास्तव अपिले मंजूर करण्यात येत आहेत.

५५. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारितेच्या खंडपीठाने दिनांक २९ सप्टेंबर, २०२० रोजी दिलेला निकाल रद्द करण्यात आला आहे. प्रकरणातील परिस्थिती पाहता, खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.

५६. प्रलंबित अर्ज, जर काही असतील तर ते निकाली निघाले आहेत.

..... न्या.

(डॉ. धनंजय वाय चंद्रचूड)

.....न्या.

(संजीव खन्ना)

नवी दिल्ली;

फेब्रुवारी १८, २०२२.

अस्वीकार

या न्यायनिर्णयाच्या मराठी भाषेतील या अनुवादाचा वापर हा पक्षकारास त्याच्या तिच्या मातृभाषेमध्ये त्याचा अर्थ समजून घेण्यापुरताच मर्यादित राहील आणि त्याचा इतर कोणत्याही कारणाकरता वापर करता येणार नाही तसेच इंग्रजी भाषेतील न्याय निर्णय हाच सर्व व्यावहारिक आणि कार्यालयीन वापराकरिता विश्वसनीय असेल आणि तोच त्यातील आदेशाच्या निष्पादन आणि अंमलबजावणी करता वैध मानला जाईल.

X-X-X-X